



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक - १२]

शुक्रवार, मार्च २३, २०१८ / चैत्र २, शके १९४०

[पृष्ठे ४०

असाधारण क्रमांक १२

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

- वाचा.-- (१) मुख्याधिकारी, रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर यांचेकडील पत्र जान/नपा/सभाकामकाज/२३१२/२०१८, दिनांक २३ जानेवारी २०१८.
- (२) पीठासन अधिकारी तथा अध्यक्ष, रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर यांचेकडील दिनांक २३ जानेवारी २०१८ च्या विशेष सभेचे इतिवृत्त.
- (३) मुख्याधिकारी, रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर यांचेकडील पत्र जा. न. नपा/सभा कामकाज/२३२३/२०१८, दिनांक ५ मार्च २०१८.
- (४) पीठासन अधिकारी तथा अध्यक्ष, रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर यांचेकडील दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ च्या विशेष सभेचे इतिवृत्त.
- (५) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४).
- (६) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० मधील नियम क्रमांक ६.

आदेश

क्रमांक साशा/नपा/(रहिमतपूर न.प. उपा. व ना.नि.स. निवडणूक/८६३/२०१८.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपाध्यक्ष पदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

व तसेच ज्याअर्थी, रहिमतपूर नगरपरिषदेमध्ये दिनांक २८ फेब्रुवारी २०१८ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये नामनिर्देशित करण्यात आलेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे ;

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५१ (क) (४) नुसार व तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार मी, श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी, सातारा रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य यांची नावे पुढीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	निवडून आलेल्या सदस्यांची नावे	निवड झालेल्या पदाचे नाव
१	२	३	४
१	रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर	श्री. शिवराज अशोक माने	उपाध्यक्ष
२	रहिमतपूर नगरपरिषद, रहिमतपूर	श्री. लिंबाजी मधुकर सावंत	नामनिर्देशित सदस्य

श्वेता सिंघल,
जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १७ मार्च २०१८.

आदेश

क्रमांक नप/जत/आरआर-३७६/२०१८.--महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २०, पोट-कलम (१) व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र शासन यांचेकडील क्रमांक एमएनसी-११/०१/सीआर-१३/डी-१०, दिनांक १७ ऑगस्ट २००१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, कडेगाव नगरपंचायतीच्या दिनांक २ फेब्रुवारी २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेद्वारे नामनिर्देशित सदस्य निवडणुकीमध्ये खालील उमेदवार निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.	नगरपंचायतीचे नाव	नामनिर्देशित सदस्याचे नाव
१	२	३
१	कडेगाव	विक्रमसिंह रामचंद्र देशमुख

वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २ फेब्रुवारी २०१८.

ORDER

No. Nagarpanchayat/RR-376/ 2018.—In exercise of the powers conferred on me by MNC-11/01/CR-13/D-10, dated 17 August 2001 of State Election Commission, Government of Maharashtra and Section 19, sub-section (1) of Maharashtra Municipal Council, Nagarpanchayats and Industrial Township Act, 1965 by Public Notification, I, V. N. Kalam, Collector of Sangli, hereby declare that in special assembly meeting 2nd February 2018 following candidate are nominated as Kadegaon Nagarpanchayat Nominated Councillor.

Schedule

Sr. No.	Nagarpanchayat Name	Nominated Councillor
1	2	3
1	Kadegaon	Vikramsinh Ramchandra Deshmukh

V. N. KALAM,
Collector, Sangli.

Sangli, 2nd February 2018.

आदेश

क्रमांक नप/आरआर-११९/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन, असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र.क्र.४०/का-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, विटा नगरपरिषदेच्या दिनांक ६ जानेवारी २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ.क्र.	नगरपरिषदेचे नाव	उपाध्यक्षांचे नाव
१	२	३
१	विटा नगरपरिषद, विटा	चोथे प्रतिभा अविनाश

वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, ६ जानेवारी २०१८.

Order

No. NP/Election/RR- 119 /2018.—The provisions contained in the Sections 51 and 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his Order No. NP-2016/pr-a-kra.40/ka-6, dated 18th October 2016. I, V. N. Kalam, Collector of Sangli, hereby publish the name of the Candidate Elected as Vice-President in special meeting conducted by Vita Municipal Council on 6th January 2018.

Schedule

Sr. No.	Municipal Council Name	Vice-President Name
1	2	3
1	Vita Municipal Council, Vita	Chothe Pratibha Avinash

V. N. Kalam,
Collector, Sangli.

Sangli, 6th January 2018.

आदेश

क्रमांक नप/आरआर-७०१/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ५१ व ५१-अ मधील तरतुदीनुसार यामध्ये आणखी सुधारणा करणेकरिता महाराष्ट्र शासन, असाधारण राजपत्र, दिनांक १३ डिसेंबर २००६ अन्वये व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक नप-२०१६/प्र.क्र.४०/का-०६, दिनांक १८ ऑक्टोबर २०१६ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक ६ मार्च २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या नगरपरिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ.क्र.	नगरपरिषदेचे नाव	उपाध्यक्षांचे नाव
१	२	३
१	आष्टा नगरपरिषद, आष्टा	औघडे रुक्मिणी रामचंद्र

वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, ६ मार्च २०१८.

Order

No. NP/Election/RR- 701 /2018.—The provisions contained in the Sections 51 and 51-A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 with amendment

in Maharashtra Government Gazette, dated 13th December 2006 and in exercise of the powers conferred on me by State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his Order No. NP-2016/pra-kra.40/ka-6, dated 18th October 2016. I, V. N. Kalam, Collector of Sangli, hereby publish the name of the Candidate Elected as Vice-President in special meeting conducted by Ashta Municipal Council on 6th March 2018.

Schedule

Sr. No.	Municipal Council Name	Vice-President Name
1	2	3
1	Ashta Municipal Council, Ashta	Aughade Rukmini Ramchandra V. N. Kalam, Collector, Sangli.

Sangli, 6th March 2018.

आदेश

क्रमांक नप/आरआर-७०१/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २० तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम ६ मधील तरतुदीनुसार व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, आष्टा नगरपरिषदेच्या दिनांक ६ मार्च २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१	२	३
१	आष्टा नगरपरिषद, आष्टा	माने सुनिल आनंदा

वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, ६ मार्च २०१८.

ORDER

No.NP/Election/RR- 701 / 2018.—In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra, Mumbai vide his Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994 and the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, also in the Section 6 of Maharashtra Municipal Council and Nagarpanchayat (Nominated Councilors qualification and mode of appointment) Rule, 2010, I, V. N. Kalam, Collector of Sangli, hereby publish the name of the Candidate appointed as nominated Councillor in special meeting conducted by Ashta Municipal Council on 6th March 2018.

Schedule

Sr. No.	Municipal Council Name	Nominated Councillor Name
1	2	3
1	Ashta Municipal Council, Ashta	Mane Sunil Ananda

V. N. KALAM,
Collector, Sangli

Sangli, 6th March 2018.

आदेश

क्रमांक नप/आरआर-७२३/२०१८.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम २० तसेच महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम ६ मधील तरतुदीनुसार व मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील क्रमांक एसईसी-१०९४/१६४/१९९४, दिनांक ३१ ऑक्टोबर १९९४ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, तासगाव नगरपरिषदेच्या दिनांक १३ मार्च २०१८ रोजी घेणेत आलेल्या विशेष सभेमध्ये खालील उमेदवार नगरपरिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

अनुसूची

अ. क्र.	नगरपरिषदेचे नाव	नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१	२	३
१	तासगाव नगरपरिषद, तासगाव	बाबासो कृष्णा पाटील

वि. ना. काळम,
जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, १३ मार्च २०१८.

ORDER

No.NP/Election/RR- 723 / 2018.—In exercise of the powers conferred on me by the State Election Commissioner, Maharashtra, Mumbai *vide* his Order No. SEC-1094/164/1994, dated 31st October 1994 and the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Township Act, 1965, also in the Section 6 of Maharashtra Municipal Council and Nagarpanchayat (Nominated Councilors qualification and mode of appointment) Rule, 2010, I, V. N. Kalam, Collector of Sangli, hereby publish the name of the Candidate appointed as nominated Councillor in special meeting conducted by Tasgaon Municipal Council on 13th March 2018.

Schedule

Sr. No.	Municipal Council Name	Nominated Councillor Name
1	2	3
1	Tasgaon Municipal Council, Tasgaon	Babaso Krishna Patil

V. N. KALAM,
Collector, Sangli

Sangli, 13th March 2018.

४. उपरोक्त क्र. ३ पैकी वरील क्र.२ (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.

अ) अनुसूचित जाती	०६
ब) अनुसूचित जमाती	०१
क) नागरिकांचा मागासवर्ग	११
ड) स्त्रियांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची संख्या (अनुक्रमांक ३ समोरील नमूद केलेल्या जागा वजा अनुक्रमांक ४(अ,ब,क) समोरील नमूद केलेल्या जागा	२१
५. अनारक्षित जागा	२४

२. त्याअर्थी, आता राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम ५(३), ५अ व १४ अन्वये उक्त महानगरपालिका क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल त्या प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती या अधिसूचनेच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते प्रभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या अधिसूचनेच्या तारखेच्या निकटच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ ही अधिसूचना अंमलात येईल.

अनुसूची

प्रभाग क्र. व लोकसंख्या	प्रभागाचे नांव, असल्यास	प्रभागाची व्याप्ती	आरक्षणाची स्थिती किती जागा कोणत्या प्रवर्गासाठी जसे अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी वा स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती स्त्री, अनुसूचित जमाती स्त्री/ नागरिकांचा मागासवर्ग स्त्री धरून)
(१)	(२)	(३)	(४)
प्रभाग क्र. १ लोकसंख्या : एकूण - २८०५६ अ. जा. - ४०९१ अ.ज. - १७२	कुपवाड प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट	व्याप्ती : कुपवाड प्रकाशनगर, रामकृष्णनगर, कापसे प्लॉट, भारत सुत गिरणी अहिल्यानगर, विजयनगर, वसंतनगर, यशवंतनगर, आंबा चौक, बुधगांव रोड, उत्तर : कुपवाड रि.स.नं. ३३४ उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून शहर हद्दीने पूर्वेकडे रि.स.नं. ३८९ उत्तर पूर्व कोपरा बुधगांव रस्त्यापर्यंत दक्षिणेकडील भाग, तेथून उत्तरेकडे रि.स.नं. ४३५ उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडील भाग, तेथून पूर्वेकडे कुपवाड तासगांव रस्ता रि.स.नं. ४५५ उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.	१अ- अनु. जाती १ब- ना. मा. प्रवर्ग (महिला) १क- सर्वसाधारण (महिला) १ड- सर्वसाधारण

(१)	(२)	(३)	(४)
		<p>पूर्व : कुपवाड तासगांव रस्ता रि.स.नं. ४५५ उत्तर पूर्व कोपन्यापासून दक्षिणेकडे शहर हद्दीने रि.स.नं. ४७१ ए/२ दक्षिण पूर्व कोपरा नाल्यापर्यंत पश्चिमेकडील भाग तेथून नाला हद्दीने पश्चिम दक्षिणेकडे कुपवाड बुधगाव रोड श्री रेणुका मंदिर पर्यंत उत्तरेकडील सर्व भाग तेथून दक्षिणेकडे कुपवाड सांगली रोड डॉ. गायकवाड यांचे श्रीराम क्लिनिकपर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग</p> <p>दक्षिण : कुपवाड सांगली रोड डॉ. गायकवाड यांचे श्रीराम क्लिनिकपासून पश्चिमेकडे वसंतदादा पाटील सूत गिरणी (भारत सूत गिरणी) चौक मार्गे कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर चौकापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p> <p>पश्चिम : कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर चौकापासून उत्तरेकडे चैतन्यनगर रस्त्याने अहिल्यानगर चौक मायाव्का मंदिर ते सुन्नत मुस्लिम जमाअत ईदगाह पूर्वबाजू कंपोंड हद्दीने उत्तरेकडे संजय इंडस्ट्रीज पूर्व बाजू रस्त्याने डॉ. संजय माने घरापर्यंत तेथून उत्तरेकडे बाफना इंडस्ट्रिज रि.स.नं. ३३४ उत्तर पश्चिम कोपन्यापर्यंत पूर्वेकडील सर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. २</p> <p>लोकसंख्या :</p> <p>एकूण - २५,२७९</p> <p>अ.जा. - ४,८०२</p> <p>अ.ज. - १४०</p>	<p>कुपवाड गावठाण, मिरज व वानलेसवाडी रोड विस्तारीत भाग</p>	<p>व्याप्ती : कुपवाड गावठाण, शांती कॉलनी, बजरंगनगर, शरदनगर, ओंकार कॉलनी, हनुमाननगर, दुर्गानगर, विद्यासागर कॉलनी, माळवाडी, लेप्रसि कॉलनी, मेघजीभाई वाडी वसाहत, गव्हर्नमेंट पॉलीटेक्नीक कॉलेज, नवनाथनगर, मिरज पंढरपूर रोड पश्चिम बाजू</p> <p>उत्तर : कुपवाड बुधगाव रोड श्री रेणुका मंदिर पासून ईशान्येकडे नाला हद्दीने कुपवाड तासगांव रोड (बामणोली रोड सि. डी. वर्क पर्यंत) रि.स.नं. ४७२ उत्तर कोपन्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून दक्षिणेकडे रि.स.नं. ४७७ उत्तर पश्चिम कोपन्यापर्यंत पश्चिमेकडील भाग, तेथून आग्नेयेकडे रि.स.नं. ४७७, ४७८, ४८२, उत्तर हद्दीने रि.स.नं. ४८२ उत्तर पूर्व कोपन्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून पूर्वेकडे कुपवाड शहर उत्तर हद्दीने मिरज पंढरपूर रोड जुना जकात नाका हॉटेल नशेन पर्यंत दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : मिरज पंढरपूर रोड जुना जकात नाका हॉटेल नशेन पासून दक्षिणेकडे पंढरपूर रोड मिरज गेस्ट हाऊस व ग्रामीण पोलीस ठाणे मधील पूर्व पश्चिम कंपोंड हद्दीपर्यंत रस्त्याचा पश्चिमभाग.</p> <p>दक्षिण : पंढरपूर रोड मिरज गेस्ट हाऊस व ग्रामीण पोलीस ठाणे मधील पूर्व पश्चिम कंपोंड हद्दीने पश्चिमेकडे मुस्लिम दफनभूमी उत्तर हद्दीने व ख्रिश्चन दफनभूमी दक्षिण हद्दीने आपला किराणा बाझार पर्यंत उत्तरेकडील भाग तेथून दक्षिणेकडे १०० फुटी रोड चौकापर्यंत रस्त्याचा पश्चिमभाग तेथून १०० फुट रस्त्याने पश्चिमेकडे मिरज कुपवाड रोड संधिप ट्रेडर्स पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे व्हिस्परींग वुडस</p>	<p>२अ- अनु. जाती (महिला)</p> <p>२ब- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>२क- सर्वसाधारण</p> <p>२ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>रि.स.नं. ९४३ उत्तर पूर्व कोपन्यापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमेकडे रि.स.नं. ९४३, ९४४, ९२९ एस. टी. वर्कशॉप उत्तर कंपोंड हद्दीने रि.स.नं. ९२९ उत्तर पश्चिम कोपन्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे सेवा सदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पश्चिम बाजू रस्त्याने सांगली मिरज रोड लेप्रसि हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचा पश्चिमभाग तेथून व्ही. पी. मॅनेजमेंट कॉलेज दक्षिण पूर्व कोपन्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p> <p>पश्चिम : सांगली मिरज रोड व्ही. पी. मॅनेजमेंट कॉलेज दक्षिण पूर्व कोपन्यापासून उत्तरेकडे रि.स.नं. ९३३ उत्तर पश्चिम कोपरा रेल्वे लाईन पर्यंत पूर्वेकडील भाग तेथून वायव्येकडे १५० फुटी रस्त्याने मल्हारराव होळकर चौकापर्यंत रस्त्याचा उत्तर पूर्वेकडील सर्व भाग तेथून उत्तरेकडे सांगली कुपवाड रोड श्रीराम क्लिनिक डॉ. गायकवाड दवाखानापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून उत्तरेकडे कुपवाड बुधगाव रोड श्री रेणूका मंदिर पर्यंत पूर्वभाग.</p>	
<p>प्रभाग क्र. ३</p> <p>लोकसंख्या :</p> <p>एकूण - २७,९८५</p> <p>अ.जा. - ५,५६७</p> <p>अ.ज. - १४६</p>	मिशन हॉस्पिटल, संजयनगर वसाहत	<p>व्याप्ती : मिशन हॉस्पिटल, अल्फोन्सा स्कुल, मिरज औद्योगिक वसाहत, संजयनगर वसाहत, तासगाव वेस वसाहत, लक्ष्मीनगर, कमान वेस</p> <p>उत्तर : रि.स.नं. ९२९ पश्चिम उत्तर कोपरा ते एस. टी. वर्कशॉप पिछाडी कंपोंड हद्दीने रि.स.नं. ९४३ (व्हिस्परिंग वुडस) पूर्व उत्तर कोपन्यापर्यंत दक्षिणेकडील भाग, तेथून दक्षिणेकडे संदीप ट्रेडर्स पूर्व दक्षिण कोपन्यापर्यंत पश्चिमेकडील भाग, तेथून पूर्वेकडे १०० फुटी रस्त्याने इंदगाव रोड चौकापर्यंत रस्त्याचा दक्षिणेकडील भाग तेथून उत्तरेकडे आपला बाझार पर्यंत पूर्वेकडील भाग तेथून पूर्वेकडे ख्रिश्चन दफनभूमी दक्षिण बाजू कंपोंड हद्दीने व मुस्लिम दफनभूमी उत्तर बाजू कंपोंड हद्दीने पूर्वेकडे पंढरपूर रोड मिरज गेस्ट हाऊस उत्तर पूर्व कंपोंडहद्दीपर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.</p> <p>पूर्व : रि.स.नं. ८६ ईशान्य कोपन्यापासून मिरज शहर हद्दीने दक्षिणेकडील रि.स.नं. ९९ पूर्व दक्षिण कोपन्यापर्यंत पश्चिमेकडील सर्व भाग तेथून पश्चिमेकडे रि.स.नं. ९९, १००, १०९, १०८ दक्षिण हद्दीने रि.स.नं. १११ उत्तर पश्चिम कोपरा नात्यापर्यंत उत्तरेकडील सर्व भाग तेथून दक्षिणेकडे रि.स.नं. १८१ पूर्व दक्षिण कोपरा कमान वेस तिकटीपर्यंत पश्चिमेकडील सर्व भाग.</p> <p>दक्षिण : कमान वेस तिकटी पासून पश्चिमेकडे बॉम्बे बेकरी चौकापर्यंत तेथून पश्चिमेकडे चर्च मार्गे गांधी चौक तेथून पश्चिमेकडे सांगली मिरज रोड लेप्रसी मिशन हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p>	<p>३अ- अनु. जाती (महिला)</p> <p>३ब- ना. मा. प्रवर्ग</p> <p>३क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>३ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		पश्चिम : सांगली मिरज रोड लेप्रसी मिशन हॉस्पिटल चौक ते उत्तरेकडे सेवा सदन मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटल मार्गे रि.स.नं. ९२९ उत्तर पश्चिम कोपरापर्यंत पूर्वकडील सर्व भाग.	
प्रभाग क्र. ४ लोकसंख्या : एकूण - २६,८७९ अ.जा.- २,५०८ अ.ज. - ७७	ब्राह्मणपूरी, मालगांव रोड	<p>व्याप्ती : डॉ. पाठक हॉस्पिटल, टांकसाळ मारुती, दत्त चौक, दिंडीवेस, मालगांव रोड, पाटील हौद, मुळके प्लॉट, दत्त कॉलनी, इंदिरानगर वसाहत, गुलमोहर कॉलनी, कलावतीनगर</p> <p>उत्तर : बॉम्बे बेकरी चौकापासून पूर्वेकडे कमान वेस तिकटीपर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून ईशान्येकडे रि.स.नं. १११ उत्तर पश्चिम कोपरा नाल्यापर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग, तेथून पुर्वेकडे रि.स.नं.१११, ११०, ११३, ९८१, ११६ चे उत्तर हद्दीने रि.स.नं. ११६ उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.</p> <p>पूर्व : रि.स.नं. ११६ उत्तर पूर्व कोपऱ्यापासून मिरज शहर हद्दीने दक्षिणेकडे रि.स.नं. १५१ पूर्व-दक्षिण कोपरा मिरज टाकळी रोड रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : रि.स.नं. १५१ पूर्व-दक्षिण कोपरा मिरज टाकळी रोड शहर हद्दीपासून पश्चिमेकडे गाडवे चौक तांदूळ मार्केट मार्गे महाराणा प्रताप चौकापर्यंत रस्त्याच्या उत्तरेकडील भाग.</p> <p>पश्चिम : महाराणा प्रताप चौकापासून उत्तरेकडे शनिवार पेठ रस्त्याने सन्मुख दुकान मार्गे ईशान्येकडे स्फुर्ती चौकापर्यंत (उमेश भुर्के सराफी दुकान पर्यंत) रस्त्याचा पूर्वभाग तेथून पश्चिमेकडे गणेश फ्लॉवर दुकानपर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे शनिवार पेठ रस्त्याने बॉम्बे बेकरी चौकापर्यंत रस्त्याचा पूर्वेकडील सर्व भाग.</p>	४अ- ना. मा. प्रवर्ग ४ब- ना. मा. प्रवर्ग (महिला) ४क- सर्वसाधारण (महिला) ४ड- सर्वसाधारण
प्रभाग क्र. ५ लोकसंख्या : एकूण- २५,८८३ अ.जा.- २,९४२ अ.ज.- २७३	मिरज किल्ला भाग, म्हैसाळ वेस	<p>व्याप्ती : मिरज हायस्कूल परिसर, मिरज किल्ला भाग, वखारभाग, पंचशिल चौक, मेंढे-बरगाले वसाहत, जवाहर हायस्कूल, वेताळनगर, म्हैसाळ वेस वसाहत, रेणुकानगर, रेवणी गल्ली, राजीव गांधीनगर, बौद्ध वसाहत</p> <p>उत्तर : दर्गा रोड भंडारी बाबा चौकापासून पूर्वेकडे शहर पोलिस स्टेशन दक्षिण रस्त्याने किसान चौक, महाराणा प्रताप चौक, गाडवे चौक मार्गे मिरज टाकळी रोड रि.स.नं. १५१ दक्षिण पूर्व कोपरा शहर हद्दीपर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.</p> <p>पूर्व : मिरज टाकळी रोड रि.स.नं. १५१ दक्षिण पूर्व कोपरा शहर हद्दीपासून दक्षिणेकडे शहर हद्दीने रि.स.नं. ३०९ दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पूर्वेकडे रि.स.नं. ३११ पूर्व उत्तर कोपऱ्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे रि.स.नं. ३१५ दक्षिण-पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिमेकडील सर्व भाग, तेथून दक्षिणेकडे शहर हद्दीने मिरज ढवळी जुना रस्ता</p>	५अ- ना. मा. प्रवर्ग ५ब- सर्वसाधारण (महिला) ५क- सर्वसाधारण (महिला) ५ड- सर्वसाधारण

(१)	(२)	(३)	(४)
		<p>रि.स.नं. ५०१ दक्षिण पश्चिम कोपरा उत्तरेकडील सर्व भाग तेथून जुना मिरज ढवळी रस्त्याने रि.स.नं. ५२१ दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : जुना मिरज ढवळी रस्ता रि.स.नं. ५२१ दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून कृष्णानदी काठ शहर हद्दीने पश्चिमेकडे कृष्णाघाट यादव पुलापर्यंत उत्तरेकडील भाग.</p> <p>पश्चिम : कृष्णाघाट यादव पुलापासून उत्तरेकडे कृष्णाघाट मिरज रस्त्याने शास्त्री चौक मार्गे जमखानावाला चौक ते जवाहर चौक पर्यंत रस्त्याचा पूर्वेकडील सर्व भाग, तेथून पश्चिमेकडे मिरज मटण मार्केट दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून भंडारी बाबा चौकापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग</p>	
<p>प्रभाग क्र. ६</p> <p>लोकसंख्या :</p> <p>एकूण- २४,२८७</p> <p>अ.जा.- १,३३६</p> <p>अ.ज.- २८</p>	<p>मिरासाहेब दर्गा, बारा ईमाम दर्गा</p>	<p>व्याप्ती : मिरासाहेब दर्गा, बारा ईमाम दर्गा, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, जातकर वसाहत, कनवाडकर हौद, हंगड गल्ली, बोकड चौक, गोठण गल्ली, आंबी वाडा, स्वामी वाडा</p> <p>उत्तर : शिवाजी रोड हिरा हॉटेल चौक कच्छी कॉम्प्लेक्स ते पूर्वेकडे इरशाद मगदूम बिल्डींग (रिझवान टो सर्व्हिस) पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तर ईशान्य कडे वळण रस्त्याने श्री संत रोहिदास चौक तेथून पूर्वेकडे आई बिल्डींग (गुरुकृपा किराणा स्टोअर्स) ते ईशान्येकडे वळण रस्त्याने शेतकरी गणेश चौक ते पूर्वेकडे अहिल्यादेवी होळकर चौक ते पूर्वेकडे मल्लिकार्जुन देवालय चौक ते पूर्वेकडे मातोश्री बिल्डींग पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे आशिर्वाद बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे शनिवार पेठ रामचंद्र कट्टी सराफ पर्यंत रस्त्याचा दक्षिण तेथून दक्षिणेकडे गणेश फ्लॉवर दुकानापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे स्फुर्ती चौक (उमेश भुर्के सराफ) पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : स्फुर्ती चौक (उमेश भुर्के सराफ) ते दक्षिणेकडे सन्मुख दुकान मार्गे महाराणा प्रताप चौकापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग, तेथून पश्चिमेकडे किसान चौक मार्गे शहर पोलिस स्टेशन दक्षिण रस्त्याने भंडारी बाबा चौक पर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील भाग तेथून दक्षिणेस मटण मंडई दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे हायस्कुल रोड जवाहर चौकापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग, तेथून दक्षिणेकडे जमखानवाले हॉटेल पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : नदीवेस रोड जमखानवाले हॉटेल पासून पश्चिमेकडे बसवेश्वर चौक मार्गे उदगांव वेस शाही काली मस्जिद पूर्व-उत्तर कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे गणेश मंदिर पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे बबलादी मठ (राम निवास) पर्यंत रस्त्याचा</p>	<p>६अ- ना. मा. प्रवर्ग</p> <p>६ब- सर्वसाधारण (महिला)</p> <p>६क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>६ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>दक्षिण भाग तेथून दक्षिणेकडे बोळ रस्त्याने चंद्रमुखी बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे बोळ रस्त्याने नरसिंह दत्त मठी, कुरणे किराणा स्टोअर्स उत्तर बाजूने पश्चिमेकडे उत्तर वळण रस्त्याने म्हैसाळ रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीपर्यंत पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p> <p>पश्चिम : म्हैसाळ रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर कमानीपासून उत्तरेकडे आण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वेकडे मरगुबाई मंदिर पुर्व कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून पश्चिम वळण रस्त्याने उत्तरेकडे हॉटेल नूर पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमेकडे उस्ताद अब्दुल करीमखॉ पुतळ्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडील छत्रपती शिवाजी स्टेडीयम मार्गे हिरा हॉटेल चौक कच्छी कॉम्प्लेक्स पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. ७</p> <p>लोकसंख्या :</p> <p>एकूण- २४,१०५</p> <p>अ.जा.- ४,६०४</p> <p>अ.ज.- १८८</p>	<p>मिरज मळा, शासकीय दुध डेअरी</p>	<p>व्याप्ती : मिरज मळा, शासकीय दुध डेअरी, हिंदु धर्मशाळा, चर्च, पॉवर हाऊस, शिवशंकर टॉकीज, मार्केट यार्ड, सांगली वेस, शिवाजी रोड, आंबेडकर उद्यान, झारी बाग, रमण मळा वसाहत, गुलाबराव पाटील मेडीकल कॉलेज, भारत पेट्रोलियम, इंडियन ऑईल, सिद्धी विनायक कॅन्सर हॉस्पिटल, माणिकनगर, समतानगर</p> <p>उत्तर : सांगली मिरज रोड संजय भोकरे इंजिनिअरींग कॉलेज कमान उत्तर पूर्व कोपऱ्यापासून मिरज रस्त्याने गांधी चौक दो-भाई लॉज, चर्च मार्गे बॉम्बे बेकरी चौकापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : बॉम्बे बेकरी चौक ते दक्षिणेकडे शनिवार पेठ रामचंद्र कट्टी सराफ पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे आशीर्वाद बिल्डींग पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे मातोश्री बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे मल्लिकार्जुन देवालय पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून देवालय दक्षिण बाजू रस्त्याने पश्चिमेकडे अहिल्यादेवी होळकर चौक पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून पश्चिमेकडे शेतकरी गणेश चौक ते वळण रस्त्याने आई बिल्डींग (गुरुकृपा किराणा? स्टोअर्स पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून पश्चिमेकडे वळण रस्त्याने श्री संत रोहिदास चौक मार्गे दक्षिणेकडे इरशाद मगदूम बिल्डींग (रिझवान टो सव्हीस) पर्यंत रस्त्याचा पश्चिम व उत्तरेकडील भाग तेथून ते पश्चिमेकडे हिरा हॉटेल चौक कच्छी कॉम्प्लेक्स पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे छत्रपती शिवाजी स्टेडीयम, उस्ताद अब्दुल करीमखॉ पुतळा पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे हॉटेल नूर पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून दक्षिणेकडे मरगुबाई मंदिरापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : उदगांव वेस मरगुबाई मंदिरापासून पश्चिमेकडे आण्णाभाऊ साठे पुतळा ते नवीन शहर बस स्थानक</p>	<p>७अ- अनु. जाती</p> <p>७ब- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>७क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>७ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>दक्षिण बाजू कंपौंड हद्दीने रेल्वे स्टेशन हद्दीपर्यंत उत्तरेकडील सर्व भाग, तेथून मिरज रेल्वे स्टेशन पूर्व हद्दीने उत्तरेकडे मराठे मिरज कंपौंड पर्यंत रस्त्याच्या पूर्वेकडील भाग तेथून वायव्येकडे माणिकनगर रेल्वे अंडरपास रस्त्याने रेल्वे स्टेशन पश्चिमेकडे रेल्वे हद्दीने रि.स.नं. ७९७ दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा पश्चिम-उत्तरेकडील भाग, तेथून पश्चिमेकडे जुना मिरज हरिपूर रस्त्याने रि.स.नं. ८५२ दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडील सर्व भाग.</p> <p>पश्चिम : जुना मिरज हरिपूर रस्ता रि.स.नं. ८५२ दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे रि.स.नं. ८५२ उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडील सर्व भाग, तेथून पूर्वेकडे श्री चंद्रशेखर कदम घर दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे समतानगर ११ वी गल्ली जाणता राजा चौक चव्हाण घरापर्यंत रस्त्याचा पूर्वेकडील भाग तेथून पश्चिमेकडे रि.स.नं. ८५७ उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडील भाग तेथून उत्तरेकडे सेंट्रल वेअर हाऊस ओलांडून संजय भोकरे इंजिनिअरींग कॉलेज पश्चिम बाजू कंपौंड हद्दीने सांगली मिरज रोड संजय भोकरे कॉलेज कमानी पर्यंत पूर्वेकडील सर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. ८</p> <p>लोकसंख्या :</p> <p>एकूण- २४,२०१</p> <p>अ.जा.- ४,११६</p> <p>अ.ज.- २६०</p>	<p>वानलेसवाडी, विजयनगर पूर्व-पश्चिम</p>	<p>व्याप्ती : वानलेसवाडी, विजयनगर पूर्व-पश्चिम , सैनिक नगर, विकास कॉलनी, विलिंग्डन कॉलेज, चिंतामण कॉलेज, वानलेस चेरस्ट हॉस्पिटल, भारती हॉस्पिटल, विनायक नगर, विकास कॉलनी, गंगानगर, अष्टविनायक नगर, क्रांतीसिंह नाना पाटील सोसायटी, आंबेडकर सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, अंजठा कॉलनी, एम.एस.ई.बी. ऑफीस, मनपा विभागीय कार्यालय नवीन इमारत कुपवाड</p> <p>उत्तर : कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर चौक ते पूर्वेकडे कुपवाड रस्त्याने वसंतदादा पाटील सूत गिरणी (भारत सूत गिरणी) चौक मार्गे डॉ. गायकवाड यांचे श्रीराम क्लिनिकपर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : कुपवाड रोड डॉ. गायकवाड यांचे श्रीराम क्लिनिकपासून दक्षिणेकडे एम.आय.डी.सी. रोड ओलांडून वानलेसवाडी रोडने मल्हारराव होळकर चौक पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग, तेथून आग्नेयेकडे १५० फुटी रस्त्याने रि.स.नं. ९३३ उत्तर पश्चिम कोपरा रेल्वे लाईन पर्यंत रस्त्याचा पश्चिम दक्षिणेकडील भाग तेथून दक्षिणेकडे रि.स.नं. १७ दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पश्चिमेकडील सर्व भाग.</p> <p>दक्षिण : रि.स.नं. १७ दक्षिण पूर्व कोपऱ्यापासून वायव्येकडे रि.स.नं. १७ पश्चिम कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडील भाग तेथून पश्चिम दक्षिण हद्दीने सांगली मिरज रोड पर्यंत</p>	<p>८अ- अनु. जाती (महिला)</p> <p>८ब- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>८क- सर्वसाधारण</p> <p>८ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>पश्चिमकेडील भाग तेथून पश्चिमकडे सत्राळकर स्केअर बिल्डींग पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग, तेथून उत्तरेकडे समर्थ हाईटस् पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमकडे अंकुश बंगल्यापर्यंत रस्त्याचा उत्तरभाग तेथून दक्षिणेकडे सांगली मिरज रोड हनुमान मंदिर दक्षिण पश्चिम कोपन्यापर्यंत पश्चिमकेडील भाग तेथून पश्चिमकडे विश्रामबाग हॉटेल हरिश पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p> <p>पश्चिम : विश्रामबाग हॉटेल हरिश पासून उत्तरेकडे विलिंग्डन कॉलेज पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने रेल्वे लाईन क्रॉस करून उत्तरेकडे महालक्ष्मी ऑर्केड पूर्व बाजू हद्दीने हॉटेल आमंत्रण पश्चिमबाजू रस्त्याने नाला क्रॉसकरून उत्तरेकडे धनश्री बिल्डींग व विवेकानंद सेवाश्रम पश्चिम बाजू हद्दीने माळी मंगल कार्यालय मार्गे कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. ९</p> <p>लोकसंख्या : एकूण- २८,२३८ अ.जा.- २,७९४ अ.ज.- २४०</p>	सह्याद्रीनगर	<p>व्याप्ती : मार्केट यार्ड वसंत कॉलनी, गेस्ट हाऊस, सरस्वती कॉलनी, पोलीस मुख्यालय, सह्याद्रीनगर, मनिषा स्टेट बँक कॉलनी, क्लासिक पार्क, जवाहर हौसिंग सोसायटी, गांधी कॉलनी, राजीवनगर, समर्थ कॉलनी, अभयनगर, समाधान कॉलनी, गीता साई कॉलनी, आरवाडे पार्क, आनंद पार्क</p> <p>उत्तर : रेल्वे लाईन रामरहीम कॉलनी गल्ली क्र. १ सलीम बारगीर घर पूर्वेकडे मस्जिद उत्तर पूर्व कोपन्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून गणी शेख घर पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे अभिनंदन कॉलनी निडोणे बिल्डींग पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे कलावती शिवाजी बटाणे घरापर्यंत रस्त्याचा पूर्वेकडील भाग तेथून पूर्वेकडे राज जानकी मंदिर मार्गे डॉ बुर्ले दवाखान्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून उत्तरेकडे गणेश टी स्टॉल राजीव लक्ष्मण बाळीगडे बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वेकडे संदिपान माने घरापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे रेश्मा मंझिल पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वेकडे व्हीजन आयकॉन अपार्टमेंट (सहारा चौक) पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे सिकंदर मुलाणी घर (ताराराणी चौक) पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वेकडे पांडुरंग माळी घर (सुहास किराणा स्टोअर्स) पर्यंत (चैतन्यगर रोड) रस्त्याचा दक्षिणेकडील भाग.</p> <p>पूर्व : चैतन्यगर रोड पांडुरंग माळी घर (सुहास किराणा स्टोअर्स) पासून दक्षिणेकडे कुपवाड रोड लक्ष्मी मंदिर मार्गे माळी मंगल कार्यालय समोरील रस्त्याने दक्षिणेकडे विवेकानंद सेवाश्रम व धनश्री बिल्डींग पश्चिम हद्दीने नाला क्रॉस करून हॉटेल आमंत्रण पश्चिम बाजू रस्त्याने</p>	<p>९अ- ना. मा. प्रवर्ग</p> <p>९ब- सर्वसाधारण (महिला)</p> <p>९क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>९ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>व महालक्ष्मी ऑर्केड पूर्व बाजू कुंपण हद्दीने दक्षिणेकडे रेल्वे लाईन क्रॉस करून दक्षिणेकडे विलिंग्डन कॉलेज पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने सांगली-मिरज रोड हॉटेल हरिश पर्यंत रस्त्याचा पश्चिमेकडील सर्व भाग.</p> <p>दक्षिण : सांगली-मिरज रोड हॉटेल हरिश ते पश्चिमेकडे मार्केट यार्ड पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील सर्व भाग.</p> <p>पश्चिम : सांगली मिरज रोडमार्केट यार्ड पेट्रोल पंप ते उत्तरेकडे मार्केट यार्ड मुस्लिम दफनभूमीपर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वेकडे मार्केट यार्ड हौसिंग सोसायटी दक्षिण हद्दीने सांगली रेल्वे स्टेशन पूर्व दक्षिण कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे रेल्वे हद्दीने रामरहीम कॉलनी गल्ली नं. १ सलीम बारगीर घरापर्यंत पूर्वेकडील सर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. १०</p> <p>लोकसंख्या : एकूण- २४,९८४ अ.जा.- ५,९४२ अ.ज.- ७९</p>	सांगली टिबर एरिया	<p>व्याप्ती : सांगली टिबर एरिया, शिवाजी स्टेडीयम, उत्तर शिवाजीनगर, आमराई, सर्कीट हाऊस, मिरा हौसिंग सोसायटी, रतनशीनगर, संजयगांधी वसाहत, भिमनगर, गोकुळनगर, बाल हनुमान कॉलनी, सर्वोदय कॉलनी, माकडवाले वसाहत, रिमांड होम, माळी गल्ली, राजमाता गृहनिर्माण सोसायटी</p> <p>उत्तर : रि.स.नं. १३२ उत्तर पश्चिम कोपरा बायपास चौक ते ईशान्येकडे जुना बुधगाव रोड रेल्वे गेट पर्यंत तेथून रेल्वे हद्दीने आग्नेय पूर्वेकडे रामरहीम कॉलनी गल्ली नं. १ सलीम बारगीर घरापर्यंत रेल्वे लाईनच्या दक्षिणेकडील</p> <p>पूर्व : रामरहीम कॉलनी गल्ली नं. १ सलीम बारगीर घरापासून रेल्वे हद्दीने दक्षिणेकडे सांगली रेल्वेस्टेशन पूर्व-दक्षिण कोपऱ्यापर्यंत पश्चिमेकडील सर्व भाग, तेथून पश्चिमेकडे मार्केट यार्ड हौसिंग सोसायटी दक्षिण हद्दीने मार्केट यार्ड दफनभूमी पर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील भाग तेथून दक्षिणेकडे सांगली मिरज रोड मार्केट यार्ड पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचा पश्चिमेकडील सर्व भाग.</p> <p>दक्षिण : सांगली मिरज रोड मार्केट यार्ड पेट्रोल पंपापासून पश्चिमेकडे राममंदिरपर्यंत रस्त्याचा उत्तर भाग</p> <p>पश्चिम : राममंदिर चौक ते काँग्रेस भवन रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमेकडे आझाद चौक मार्गे जुने स्टेशन रोड आशीर्वाद कम्युनिकेशन (सॅमसंग) दुकानापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग, तेथून उत्तरेकडे प्रताप टॉकीज पश्चिम बाजू रस्त्याने उत्तरेकडे डॉ. देशपांडे बंगला, आमराई क्लब रोडने रि.स.नं. १३२ उत्तर पश्चिम कोपरा बायपास चौकापर्यंत पूर्वेकडील सर्व भाग.</p>	<p>१०अ- अनु. जाती</p> <p>१०ब- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>१०क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>१०ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
प्रभाग क्र. ११ लोकसंख्या : एकूण- २३,३७५ अ.जा.- ४,२९० अ.ज.- १०३	चिंतामणीनगर, सांगली औद्योगिक वसाहत	<p>व्याप्ती : चिंतामणीनगर, राजनगर, रामरहिम कॉलनी, शिवछत्रपती कॉलनी, संजयनगर, साठेनगर, आदगोंडा पाटीलनगर, आयोध्यनगर, साखर कारखाना, सांगली औद्योगिक वसाहत</p> <p>उत्तर : सांगली माधवनगर रोड मनपा जुना जकात नाका ते पूर्वकडे शहर हद्दीने अहिल्यानगर चौकापर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.</p> <p>पूर्व : अहिल्यानगर चौकापासून रि.स.नं. १९२/ए (गाडी अड्डा) पूर्व हद्दीने दक्षिणेकडे रि.स.नं. २२३ पूर्व-दक्षिण कोपरा पांडुरंग माळी घर (सुहास किराणा स्टोअर्स) पर्यंत (चैतन्यगर रोड) रस्त्याचा पश्चिमेकडील भाग.</p> <p>दक्षिण : रि.स.नं. २२३ पूर्व-दक्षिण कोपरा पांडुरंग माळी घर (सुहास किराणा स्टोअर्स) पर्यंत (चैतन्यगर रोड) कोपन्यापासून पश्चिमेकडे सिकंदर मुलाणी (ताराराणी चौक) पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे व्हीजन आयकॉन अपार्टमेंट (सहारा चौक) पर्यंत रस्त्याचा पश्चिमभाग तेथून पश्चिमेकडे रेश्मा मंडील रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे संदिपान मारुती माने घरापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे गणेश टी स्टॉल राजू लक्ष्मण बाळीगडे बिल्डींग पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे डॉ. बुर्ले दवाखान्यापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे रामजानकी मंदिर मार्गे कलावती शिवाजी बटाणे घर पश्चिमबाजू खुल्या प्लॉटचे दक्षिण पश्चिम कोपन्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग दक्षिणेकडे अभिनंदन कॉलनी निडोणे बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे गणी शेख घरापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे मस्जिद उत्तरपूर्व कोपन्यापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमेकडे रेल्वे लाईन रामरहिम कॉलनी गल्ली नं. १ सलीम बारगीर घरापर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील भाग तेथून रेल्वे हद्दीने वायव्येकडे जुना बुधगाव रोड रेल्वे गेटपर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील सर्व भाग.</p> <p>पश्चिम : जुना बुधगाव रोड रेल्वे गेट पासून उत्तरेकडे शांतीनिकेतन मार्गे माधवनगर रोड जुना जकात नाक्यापर्यंत पूर्वकडील सर्व भाग.</p>	११अ- अनु. जाती (महिला) ११ब- ना. मा. प्रवर्ग ११क- सर्वसाधारण (महिला) ११ड- सर्वसाधारण

(१)	(२)	(३)	(४)
प्रभाग क्र. १२ लोकसंख्या : एकूण- २५,५९८ अ.जा.- ३,२४६ अ.ज.- ९९	कर्नाळ रोड दत्तनगर रामनगर	<p>व्याप्ती : मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, शिवनगर, योगीराजनगर, साईनाथनगर, रामनगर, वाल्मिकी आवास योजना, शिंदे मळा, शांतीनिकेतन, लक्ष्मीनगर, पंचशीलनगर, मेंडुगाळे प्लॉट.</p> <p>उत्तर : सांगली रि.स.नं. ३३ पश्चिम उत्तर कोपरा ते पूर्वकडे शहर हद्दीने रि.स.नं. ४५ उत्तर-पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून उत्तरेकडे शहर हद्दीने रि.स.नं. ५५ पश्चिम-उत्तर कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडील भाग, तेथून पूर्वेकडे शहर हद्दीने सांगली-जुना बुधगांव रोड रि.स.नं. १६७ (नियोजित बस स्थानक) उत्तर-पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.</p> <p>पूर्व : रि.स.नं. १६७ (नियोजित बस स्थानक) उत्तर-पूर्व कोपऱ्यापासून दक्षिणेकडे जुना बुधगाव रस्त्याने रि.स.नं. १३२ बायपास चौकापर्यंत तेथून दक्षिणेकडे आमराई क्लब रोड मार्गे वखारभाग डॉ. देशपांडे बंगल्यापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून दक्षिणेकडे प्रताप टॉकीज पश्चिम बाजू रस्त्याने दक्षिणेकडे जुने स्टेशन रोड ओलांडून आशीर्वाद कम्युनिकेशन (सॅमसंग) दुकानापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : जुने स्टेशन रोड आशीर्वाद कम्युनिकेशन (सॅमसंग) दुकानापासून जुने स्टेशन रोडने पश्चिमेकडे मेन रोड मदनभाऊ पाटील व्यापारी संकुल पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग, तेथून उत्तरेकडे तानाजी चौक मार्गे कर्नाळ पोलीस चौकीपर्यंत रस्त्याचा पूर्वभाग तेथून पश्चिमेकडे रामटेकडी स्फुर्ती स्थळ दक्षिण-पश्चिम कोपरा कृष्णा नदी काठापर्यंत उत्तरेकडील सर्व भाग.</p> <p>पश्चिम : रामटेकडी स्फुर्ती स्थळ दक्षिण-पश्चिम कोपरा कृष्णा नदी काठापासून उत्तरेकडे कृष्णानदी काठाने रि.स.नं.३३ पश्चिम-उत्तर कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडील सर्व भाग.</p>	१२अ- ना. मा. प्रवर्ग १२ब- सर्वसाधारण (महिला) १२क- सर्वसाधारण (महिला) १२ड- सर्वसाधारण
प्रभाग क्र. १३ लोकसंख्या : एकूण- १६,९५३ अ.जा.- १,९८७ अ.ज.- १४३	सांगलीवाडी	<p>व्याप्ती : कदमवाडी रस्ता, इस्लामपूर रोड, विठ्ठल मंदिर, मंगोबा मंदिर, बाळुमामा मंदिर, राणा प्रताप चौक, समडोळी रस्ता, पंत बाळेकुंद्रीनगर, दत्तनगर, बौद्ध वसाहत, चर्मकार वसाहत, वीट भट्टी परिसर,साईनगर.</p> <p>उत्तर : रि.स.नं.२०५ पासून पूर्वेकडे सांगली इस्लामपूर रोड क्रॉस करुन सांगली हद्दीने कृष्णा नदी रि.स.नं.२३९ उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील सर्व भाग.</p> <p>पूर्व : सांगलीवाडी रि.स.नं.२३९ उत्तरपूर्व कोपरा ते दक्षिणेकडे कृष्णानदी काठाने लॉर्ड आयर्विन ब्रीज तेथून रि.स.नं.२८ दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत कृष्णानदी काठ पश्चिमेकडील संपूर्ण भाग.</p>	१३अ- ना. मा. प्रवर्ग १३ब- सर्वसाधारण (महिला) १३क- सर्वसाधारण

(१)	(२)	(३)	(४)
		<p>दक्षिण : सांगलीवाडी रि.स.नं.२८ पूर्व दक्षिण कोपन्यापासून नदी काठाने पश्चिमेकडे रि.स.नं.९३ दक्षिण पश्चिम कोपरा सांगलीवाडी हद्दीपर्यंत उत्तरेकडील संपूर्ण भाग.</p> <p>पश्चिम : सांगलीवाडी रि.स.नं.९३ पश्चिम दक्षिण कोपरा ते उत्तरेकडे सांगलीवाडी हद्दीने समडोळी रोड क्रॉस करुन रि.स.नं.२०५ उत्तर पश्चिम कोपन्यापर्यंत पूर्वकडील संपूर्ण भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. १४</p> <p>लोकसंख्या : एकूण- २७,६४९ अ.जा.- ३,८२३ अ.ज.- २०४</p>	गावभाग	<p>व्याप्ती : गणपती मंदिर, गणपती पेठ, गवळी गल्ली, हरभट रोड, सांगली बस स्थानक, मारुती रोड, गावभाग, सिद्धार्थ परिसर, गणेशनगर, कोल्हापूर रोड पंप हाऊस, भारतनगर, रामनगर.</p> <p>उत्तर : रामटेकडी स्फुर्ती स्थळ दक्षिण-पश्चिम कोपन्यापासून पूर्वकडे कर्नाळ रोड पोलीसचौकी पर्यंत रस्त्याच्या दक्षिण बाजूचा सर्व भाग.</p> <p>पूर्व : कर्नाळ रोड पोलीसचौकीपासून दक्षिणेकडे हरभट रोड पर्यंत तेथून पुढे नवसंदेश बोळ मार्ग तरुणभारत स्टेडीयम पर्यंत तेथून दक्षिणेकडे उदगांवकर दवाखान्यापर्यंत तेथून पूर्वकडे वळण रस्त्याने रेठरेकर वकील बंगला पूर्व-उत्तर कोपन्यापर्यंत तेथून दक्षिणेकडे झुलेलाल चौक श्री गणेश जनरल स्टोअर्स पर्यंत तेथून दक्षिणेकडे राजश्री शाहू मार्ग (१०० फुटी) घाडगे पाटील शोरुमपर्यंत पश्चिमेकडील सर्व भाग.</p> <p>दक्षिण : राजश्री शाहू मार्ग (१०० फुटी) घाडगे पाटील शोरुम पासून पश्चिमेकडे सांगली कोल्हापूर रोड ए स्केअर बिल्डींगपर्यंत उत्तरेकडील सर्व भाग तेथून दक्षिणेकडे राजलक्ष्मी नागरी सह. पतसंस्था पर्यंत रस्त्याचा पश्चिमेकडील भाग तेथून पश्चिमेकडे साईमंदिर पश्चिम दक्षिण कोपराकाळीवाट सांगली हद्दीपर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील भाग.</p> <p>पश्चिम : साईमंदिर पश्चिम-दक्षिण कोपरा काळीवाट सांगली हद्दीपासून उत्तरेकडे हरिपूर रोड पर्यंत पूर्वकडील सर्व भाग, तेथून लिंगायत दफनभूमी पश्चिम हद्दीने कृष्णा नदी काठापर्यंत तेथून उत्तरेकडे कृष्णा नदी काठाने स्फुर्ती स्थळ दक्षिण-पश्चिम कोपन्यापर्यंत पूर्वकडील सर्व भाग.</p>	<p>१४अ- अनु. जाती</p> <p>१४ब- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>१४क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>१४ड- सर्वसाधारण</p>
<p>प्रभाग क्र. १५</p> <p>लोकसंख्या एकूण- २५,८९६ अ.जा.- ३,५४५ अ.ज.- ७१</p>	गणेशनगर	<p>व्याप्ती : आंबेडकरनगर, गणेशनगर, रमामातानगर, मिथीला नगरी, शास्त्रीनगर, अरिहंत कॉलनी, दत्त कॉलनी.</p> <p>उत्तर : सांगली एस.टी. स्टॅंड रोड एडके बिल्डींग उत्तर पश्चिम कोपरा ते पूर्वकडे घ.नं. १३८२ दिपक ईश्वर सावंत घरापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून दक्षिणेकडे शाहू उद्यान समोर श्री मारुती जाधव प्लॉट सिद्धीविनायक</p>	<p>१५अ- ना. मा. प्रवर्ग</p> <p>१५ब- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>१५क- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>स्टोअर्स दक्षिण पश्चिम कोपन्यापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग, तेथून पुर्वेकडे सलीम नबीलाल तांबोळी किस्मत किराणा स्टोअर्स पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग, तेथून दक्षिणेकडे श्री गजानन बेकरी पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग, तेथून पुर्वेकडे गणेश पान शॉप पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे राजेश याकुब मद्रासी घरापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पुर्वेकडे वळसा घालून श्री. संजय वाघेला घरापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पुर्वेकडे डॉ. आंबेडकर रस्त्याने सिव्हील हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : सांगली सिव्हील हॉस्पिटल चौक ते दक्षिणेकडे शिवसावली अपार्टमेंट (१०० फुटी रोड) पर्यंत तेथून दक्षिणेकडे MSEB सब स्टेशन पासून बोळ रस्त्याने सदाम हुसेन किराणा स्टोअर्स पर्यंत रस्त्याचा पश्चिमेकडील भाग.</p> <p>दक्षिण : सदाम हुसेन किराणा स्टोअर्स (५० फुटी रस्ता) पासून पश्चिमेकडे शामरावनगर रोड स्वराज्य चौकापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे राधाकृष्ण चावला त्रिमुर्ती किराणा स्टोअर्स पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग, तेथून पश्चिमेकडे लालसाई बंगला पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे वळण रस्त्याने पश्चिमेकडे जोतीराम दादा कुस्ती आखाडा पश्चिम बाजू पूर्व-दक्षिण कोपरा कंपोंड भिंतीपर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p> <p>पश्चिम : जोतीराम दादा कुस्ती आखाडा पश्चिम बाजू पूर्व-दक्षिण कोपरा कंपोंड भिंतीपासून उत्तरेकडे संत झुलेलाल चौकापर्यंत रस्त्याचा पूर्वभाग तेथून उत्तरेकडे श्री गणेश जनरल स्टोअर्स, रेठरेकर वकील बोळ रस्त्याने उदगांवकर हॉस्पिटल पर्यंत तेथून श्री. एडके बिल्डींग उत्तर-पश्चिम कोपन्यापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.</p>	<p>(महिला)</p> <p>१५ड- सर्वसाधारण</p>
<p>प्रभाग क्र. १६</p> <p>लोकसंख्या</p> <p>एकूण- २५,९५९</p> <p>अ.जा.- १,६५४</p> <p>अ.ज.- १०९</p>	<p>खणभाग, नळभाग</p>	<p>व्याप्ती : खणभाग, नळभाग, हिराबाग वॉटर वर्क्स, राजवाडा परिसर, डॉ. आंबेडकर स्टेडीयम, संजोग कॉलनी, बदाम चौक, हिंदू-मुस्लिम चौक, अंशतः फौजदार गल्ली.</p> <p>उत्तर : मेनरोड मित्रमंडळ चौक (मदनभाऊ पाटील व्यापारी संकुल) ते पुर्वेकडे राजवाडा चौक, जुने स्टेशन चौक, आज्ञाद चौक मार्गे काँग्रेस भवनपर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : काँग्रेस भवन चौकापासून दक्षिणेकडे राममंदिर चौक मार्गे सिव्हील हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : सिव्हील हॉस्पिटल चौकापासून पश्चिमेकडे मद्रासी कॉलनी श्री. संजय वाघेला घरापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे पश्चिम बाजूस वळसा घालून</p>	<p>१६अ- ना. मा. प्रवर्ग</p> <p>१६ब- सर्वसाधारण (महिला)</p> <p>१६क- सर्वसाधारण (महिला)</p> <p>१६ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>राजेश याकुब मद्रासी घरापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून दक्षिणेकडे गणेश पॉन शॉप डॉ. आंबेडकर रोड पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पश्चिमेकडे श्री गजानन बेकरी पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे सलीम नबीलाल तांबोळी किस्मत किराणा स्टोअर्सपर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमेकडे श्री. मारुती जाधव प्लॉट सिद्धीविनायक स्टोअर्स दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे घर नं. १३८२ दिपक ईश्वर सावंत घरापर्यंत रस्त्याचा पूर्वभाग तेथून पश्चिमेकडे श्री. एडके बिल्डींग पश्चिम-उत्तर कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p> <p>पश्चिम : एस. टी. स्टॅंड रोड श्री. एडके बिल्डींग पश्चिम-उत्तर कोपऱ्यापासून उत्तरेकडे शिवाजी मंडई चौक, तरुण भारत स्टेडीयम कार्यालय, नवसंदेश बोळ मार्गे हरभट रोड क्रॉस करुन मित्र मंडळ चौक (मदनभाऊ पाटील व्यापारी संकुल) पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. १७</p> <p>लोकसंख्या</p> <p>एकूण- २५,७६५</p> <p>अ.जा. - १,७८९</p> <p>अ.ज. - १९९</p>	<p>महावीर उद्यान, माळी चित्रमंदिर</p>	<p>व्याप्ती : ओव्हरसियर कॉलनी, रामचंद्रे प्लॉट, रेव्हिन्यू कॉलनी, मंगलमुर्ती कॉलनी, उदय कॉलनी, नेमिनाथनगर, वसंतदादा मेडीकल कॉलेज, सिव्हील हॉस्पिटल, धनंजय सोसायटी, पार्श्वनाथ कॉलनी, शांतीसागर कॉलनी, दत्तनगर पश्चिम.</p> <p>उत्तर : सांगली राममंदिर चौक ते पूर्वेकडे सांगली मिरज रोडने वसंत बंगला पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p> <p>पूर्व : सांगली मिरज सर्व्हिस रोड देवल कॉम्प्लेक्स पासून दक्षिणेकडे विश्रामबाग गणपती मंदिर मार्गे दत्तनगर रोड ने पद्मावती कॉलनी ज्ञान कमळ बंगल्यापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : पद्मावती कॉलनी ज्ञान कमळ बंगल्यापासून पश्चिमेकडे हनुमान नगर रस्त्याने परेश बंगल्यापर्यंत रस्त्याचा उत्तरेकडील भाग तेथून परेश बंगला पश्चिम कंपोंड हद्दीने उत्तरेकडे सिद्धार्थ कॅडमी पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने १०० फुटी रोड रॉयल एज बिल्डींग उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडील भाग तेथून पश्चिमेकडे त्रिमुर्ती चौकापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग वायव्येकडे इंदिरानगर तात्यासाहेब खांडेकर घर उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा ईशान्येकडील भाग, तेथून दक्षिणेकडे इंदिरानगर व सारेगम बंगला पूर्व बाजू कंपोंड हद्दीने खोत हॉस्पिटल पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने १०० फुटी रोड शिवप्राईड अपार्टमेंट दक्षिण पूर्व कोपऱ्यापर्यंत पश्चिमेकडील भाग तेथून पश्चिमेकडे शिवसावली अपार्टमेंट पश्चिम दक्षिण-कोपरा चौकापर्यंत रस्त्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग.</p>	<p>१७अ- ना. मा. प्रवर्ग (महिला)</p> <p>१७ब- सर्वसाधारण (महिला)</p> <p>१७क- सर्वसाधारण</p> <p>१७ड- सर्वसाधारण</p>

(१)	(२)	(३)	(४)
		पश्चिम : १०० फुटी रोड शिवसावली अपार्टमेंट दक्षिण-पश्चिम चौकापासून उत्तरेकडे गारपीर चौक, सिव्हील हॉस्पिटल चौक मार्गे राममंदिर चौकापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.	
प्रभाग क्र. १८ लोकसंख्या एकूण- २७,१३६ अ.जा.- ५,३३२ अ.ज.- ३९१	शामरावनगर रोड, कोल्हापूर रोड.	व्याप्ती : शामरावनगर, आकाशवाणी, महसुल कॉलनी, गोविंदनगर, रुक्मिणीनगर, आप्पासाहेब पाटीलनगर, लक्ष्मीनारायण कॉलनी, प्रकाशनगर, पोळ मळा, हनुमाननगर, विठ्ठलनगर, महावीर कॉलनी, जिनेश्वर कॉलनी, शिवाजीनगर, तक्षशिला स्कूल, ए. बी. पाटील स्कूल. उत्तर : काळीवाट सांगली हद्द साई मंदिर दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून पूर्वकडे राजलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे ए स्केअर बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वकडे घाडगेपाटील शोरुम दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग, तेथून दक्षिणेकडे जोतीराम दादा पाटील कुस्ती आखाडा दक्षिण-पूर्व कोपरा कंपोंड पर्यंत रस्त्याचा पश्चिमभाग, तेथून दक्षिणेकडे लालसाई बंगला वळण रस्त्याने पुर्वेकडे शामरावनगर रोड राधाकृष्ण चावला त्रिमुर्ती किराणा स्टोअर्स पर्यंत रस्त्याचा दक्षिणभाग तेथून दक्षिणेकडे स्वराज्य चौकापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वकडे सद्दाम हुसेन किराणा स्टोअर्स पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून उत्तरेकडे बोळ रस्त्याने MSEB सब स्टेशन पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून तेथून पूर्व वळण रस्त्याने १०० फुटी रोड एस.आर. म्युझिक दुकान पर्यंत तेथून पूर्वकडे १०० फुटी रोड उत्तर बाजू शिवप्राईड पूर्वबाजूने उत्तरेकडे खोत हॉस्पिटल पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने सारेगम बंगला पूर्व हद्दीने इंदिरानगर उत्तर पश्चिम कोपरा तात्यासाहेब खांडेकर घरापर्यंत पूर्वकडील भाग तेथून इंदिरानगर उत्तर बाजू रस्त्याने आग्नेयेकडे त्रिमुर्ती चौकापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून पुर्वेकडे १०० फुटी रोड रॉयल एज् बिल्डींग उत्तर पूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून दक्षिणेकडे सिध्दार्थ डकमी पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने नैऋतेकडे हनुमान नगर रोड परेश बंगला पश्चिम दक्षिण कोपऱ्यापर्यंत रस्त्याचा पश्चिमेकडील भाग तेथून हनुमान नगर आग्नेयेकडे रस्त्याने पद्मावती कॉलनी ज्ञान कमळ बंगल्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग. पूर्व : पद्मावती कॉलनी ज्ञान कमळ बंगला पूर्व उत्तर कोपरा ते दक्षिणेकडे रि.स.नं. ३९२ लिमये मळा हद्दीपर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वकडे धामणी रोड देवेंद्र बंगला पूर्व दक्षिण कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून पूर्वकडे रोड क्रॉस करुन आनंद बंगला उत्तर कंपोंड हद्दीने रि.स.नं. ३९२ उत्तरपूर्व कोपऱ्यापर्यंत दक्षिणेकडील	१८अ- अनु. जाती (महिला) १८ब- ना. मा. प्रवर्ग (महिला) १८क- सर्वसाधारण १८ड- सर्वसाधारण

(१)	(२)	(३)	(४)
		भाग तेथून दक्षिणेकडे रि.स.नं. ३८६ दक्षिण पूर्व कोपरा सांगली हद्दीपर्यंत पश्चिमेकडील भाग.	
		दक्षिण : रि.स.नं. ३८६ दक्षिण-पूर्व कोपरा सांगली हद्दीपासून पश्चिमेकडे हॉटेल नंदनवन, कोल्हापूर रोड जुना जकात नाकामार्गे काळीवाट रि.स.नं. ५९९ दक्षिण-पश्चिम कोपन्यापर्यंत उत्तरेकडील सर्व भाग.	
		पश्चिम : काळीवाट रि.स.नं. ५९९ दक्षिण-पश्चिम कोपन्यापासून उत्तरेकडे सांगली शहर हद्दीने काळीवाट साई मंदिर पश्चिम-दक्षिण कोपन्यापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.	
प्रभाग क्र. १९ लोकसंख्या एकूण- २४,७२४ अ.जा.- ४,९६० अ.ज.- २५८	गव्हर्मेन्ट कॉलनी, वालनेसवाडी दक्षिण.	व्याप्ती : एस. टी. कॉलनी, MSEB कॉलनी, खरे क्लब हाऊस, वालचंद कॉलेज, स्वप्ननगरी, सहयोग नगर, वृंदावन व्हिलाज, विधाता कॉलनी, हसनी आश्रम, नाना पाटीलनगर, नागराज कॉलनी, सुरजनगर, भावे कॉलनी, बेथलहेमनगर, समतानगर, लक्ष्मीनगर, सेंट्रल वेअर हाऊस. उत्तर : सांगली मिरज रोड देवल कॉम्प्लेक्स पासून पूर्वेकडे सांगली मिरज रोडने विश्रामबाग चौक मार्गे विजयनगर हनुमान मंदिर दक्षिण पश्चिम कोपन्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून उत्तरेकडे अंकुश बंगल्यापर्यंत पूर्वेकडील भाग तेथून पूर्वेकडे समर्थ हाईटस पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून दक्षिणेकडे सत्राळकर स्केअर बिल्डींग पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे रि.स.नं. १९ सर विल्यम वानलेस चेस्ट हॉस्पिटल कमानीपर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून ईशान्येकडे विकलांग ट्रेनिंग सेंटर बिल्डींग पूर्व बाजू वळण रस्त्याने सनातन भोसले घर, विकास तिवडे घर मार्गे जनार्दन तेलगू घरापर्यंत पूर्व आग्नेयेकडील भाग तेथून पूर्वेकडे भारती विद्यापीठ नर्सिंग कॉलेज उत्तर बाजूने व्ही. पी. मॅनेजमेंट कॉलेज पिछाडी पूर्व दक्षिण हद्दीपर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून दक्षिणेकडे नाला हद्दीने सांगल मिरज रोड पर्यंत पश्चिमेकडील भाग तेथून पूर्वेकडे सांगली मिरज रोड संजय भोकरे इंजिनिअरींग कॉलेज कमानीपर्यंत दक्षिणेकडील भाग. पूर्व : सांगली-मिरज रोड संजय भोकरे कॉलेज कमानीतून दक्षिणेकडे संजय भोकरे कॉलेज बिल्डींग पश्चिम बाजू कंपोंड हद्दीने सेंट्रल वेअर कुंपण भिंतीपर्यंत पश्चिमेकडील भाग तेथून सेंट्रल वेअर हाऊस ओलांडून रि.स.नं. ८५७ उत्तर पूर्व कोपन्यापर्यंत पश्चिमेकडील भाग तेथून पूर्वेकडे जाणता राजा चौक समतानगर ११ वी गल्ली चव्हाण घर ते दक्षिणेकडे चंद्रशेखर कदम घरापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून कदम घर पिछाडी कंपोंड हद्दीने पश्चिमेकडे रि.स.नं. ८५२ पश्चिम उत्तर कोपन्यापर्यंत उत्तरेकडील भाग तेथून दक्षिणेकडे	१९अ- अनु. जाती (महिला) १९ब- ना. मा. प्रवर्ग (महिला) १९क- सर्वसाधारण १९ड- सर्वसाधारण

(१)	(२)	(३)	(४)
		<p>रि.स.नं. ८५२ दक्षिण पश्चिम जुना मिरज-हरिपूर रस्त्यापर्यंत पश्चिमेकडील भाग.</p> <p>दक्षिण : जुना मिरज-हरिपूर रस्ता रि.स.नं. ८५२ दक्षिणपूर्व कोपन्यापासून पश्चिमेकडे रि.स.नं. ७५२ उत्तर पश्चिम कोपन्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे शहर हद्दीने रि.स.नं. ८६७ दक्षिण पश्चिम कोपन्यापर्यंत तेथून रि.स.नं. १५१ दक्षिण पूर्व कोपन्यापासून पश्चिमेकडे दक्षिण पश्चिम कोपन्यापर्यंत तेथून पश्चिमेकडे रि.स.नं. ३८५ दक्षिण-पश्चिम कोपन्यापर्यंत उत्तरेकडील सर्व भाग.</p> <p>पश्चिम : रि.स.नं. ३८५ दक्षिण-पश्चिम कोपन्यापासून उत्तरेकडे रि.स.नं. ३९२ आनंद बंगला उत्तर-पूर्व कोपन्यापर्यंत पूर्वेकडील भाग तेथून पश्चिमेकडे धामणी रोड क्रॉस करून देवेद्र बंगला दक्षिण बाजू कुंपण हद्दीने पद्मावती कॉलनी रस्त्यापर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे पद्मावती कॉलनी ज्ञान कमळ बंगल्यापासून उत्तरेकडे दत्तनगर मार्गे विश्रामबाग गणपती मंदिर चौक तेथून उत्तरेकडे सांगली मिरज रोड देवल कॉम्प्लेक्सपर्यंत रस्त्याचा पूर्व भाग.</p>	
<p>प्रभाग क्र. २०</p> <p>लोकसंख्या</p> <p>एकूण- १९,९२१</p> <p>अ.जा.- ४,५९२</p> <p>अ.ज.- ३१६</p>	<p>उत्तमनगर, इनामदार मळा वसाहत, कृष्णाघाट वसाहत.</p>	<p>व्याप्ती : उत्तमनगर, इनामदार मळा वसाहत, हैदरखान वसाहत, पंढरपूर चाळ, कृष्णाघाट रोड रेल्वे लाईन वसाहत, कृष्णा घाट वसाहत, कनवाडकर हौद, जोतिर्लिंग मंदिर, हनुमान मंदिर, नदीवेस पश्चिम भाग.</p> <p>उत्तर : जुना मिरज हरिपूर रस्ता रि.स.नं. ७५२ उत्तर पश्चिम कोपन्यापासून पूर्वेकडे रि.स.नं. ७९१ उत्तर पूर्व कोपन्यापर्यंत दक्षिणेकडील भाग तेथून उत्तरेकडे रेल्वे हद्दीने रेल्वे अंडरपास रस्त्याने पूर्वेकडे मराठे मिल कंपौंड पर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून मिरज रेल्वे स्टेशन पूर्वबाजू हद्द रस्त्याने आग्नेयेकडे नवीन मिरज शहर बसस्थानक मागील दक्षिण पश्चिम कोपरा कंपौंड पर्यंत पश्चिमेकडील भाग तेथून पूर्वेकडे शहर बसस्थानक कुंपण भित हद्दीने आण्णाभाऊ साठे पुतळ्यापर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग तेथून म्हैसाळ रोड डॉ. बाबासाहेब आंबेकर कमानिपर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून पूर्वेकडे नरसिंह दत्तमठी बोळ रस्त्याने चंद्रमुखी बिल्डींग पर्यंत रस्त्याचा दक्षिणभाग तेथून उत्तरेकडे बोळ रस्त्याने बबलादी मठ (राम निवास) पर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पश्चिमेकडे गणेश मंदिर पर्यंत रस्त्याचा उत्तर भाग तेथून उत्तरेकडे शाही काली मस्जिद उत्तर पूर्व कोपन्यापर्यंत रस्त्याचा पूर्व भाग तेथून पूर्वेकडे बसवेश्वर चौक जमखानवाला हॉटेलपर्यंत रस्त्याचा दक्षिण भाग.</p>	<p>२०अ- अनु. जाती</p> <p>२०ब- अनु. जमाती (महिला)</p> <p>२०क- सर्वसाधारण (महिला)</p>

(१)	(२)	(३)	(४)
		<p>पूर्व : जमखानवाला हॉटेल पासून दक्षिणेकडे शास्त्री चौक पर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग तेथून कृष्णाघाट कृष्णा नदीपुलापर्यंत रस्त्याचा पश्चिम भाग.</p> <p>दक्षिण : कृष्णाघाट कृष्णा नदीपुलापासून कृष्णानदी काठाने रि.स.नं. ५९८ दक्षिण-पश्चिम कोपऱ्यापर्यंत उत्तरेकडील सर्व भाग.</p> <p>पश्चिम : रि.स.नं. ५९८ दक्षिण-पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे मिरज शहर हद्दीने जुना मिरज हरीपूर रोड रि.स.नं. ७५२ उत्तर-पश्चिम कोपऱ्यापर्यंत पूर्वेकडील सर्व भाग.</p>	

टीप :-

- (१) अनुसूचीमध्ये नागरिकांचा मागासवर्ग त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्गाच्या स्त्रियांसह) राखून ठेवलेले प्रभाग हे दिनांक २० मार्च २०१८ रोजी जाहीर सोडतीद्वारे काढलेल्या चिठ्ठ्या (लॉटस्) प्रमाणे निर्दिष्ट करण्यात आले आहेत.
- (२) प्रभाग रचना अंतिम करताना कोणत्याही प्रभागाच्या हद्दीमध्ये बदल झाल्यास व त्यामुळे आरक्षणात फेरबदल आवश्यक असल्यास आरक्षणाची सोडत पुन्हा काढण्यात येईल.
- (३) महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या प्रभागांच्या सीमा दर्शविणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी महानगरपालिका कार्यालयात तसेच महानगरपालिका निवडणूक (www.smkcelection.com) या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.

सांगली, २२ मार्च २०१८.

रविंद्र खेबुडकर,
आयुक्त,
सांगली-मिरज-कुपवाड शहर
महानगरपालिका

BY COMMISSIONER**SANGLI-MIRAJ-KUPWAD CITY MUNICIPAL CORPORATION**

Rajwada Chowk, Opp. Sangli City Police Station,
Sangli 416 416

No. SEC/MNC-2018/CR-10/D-5, 2nd February 2018.--The State Election Commissioner, Maharashtra proposes to make the following Draft Notification under Section 5(3), 5 A and Section 14 of the Maharashtra Municipal Corporation Act, (Bom.LIX of 1949) (hereinafter referred to as the "said Act") to fix for the **Sangli Miraj Kupwad City Municipal Corporation**, the number and the extent of the wards into which the said municipal area shall be divided and to specify the wards reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes, the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the Schedule to this Draft Order.

2. And whereas, the said Draft Order is hereby published as required by the Section 5(3) of the said Act for information of all the residents within the jurisdiction of the **Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation**. And whereas, *vide* Order No. SEC/MNC-2016/CR-26/D-5, dated 20.08.2016 The State Election Commission, Maharashtra, has conferred its rights to **Municipal Commissioner, Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation** to publish the draft in the Official Gazette. Accordingly, this Draft Notification is being published and the said draft will be taken into consideration by the State Election Commissioner, Maharashtra or the Officer authorised by him for this purpose after dated 23.03.2018.

3. And whereas, all persons who desire to raise any objections or suggestions to this draft should submit the same to the **Municipal Commissioner, Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation**, in writing with reasons on or before **dated 06.04.2018** Objections or suggestions received thereafter will not be considered.

Draft Notification

WHEREAS, The State Election Commissioner, Maharashtra has specified for **Sangli-Miraj-Kupwad City Municipal Corporation**, under Section 5A of the Maharashtra Municipal Corporations Act, the number of seats to be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens and Women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens) as shown below:-

1.	The Number of Councillors to be elected	78
2.	The Number of seats to be reserved	
	a) For the Scheduled Castes	11
	b) For the Scheduled Tribes	01
	c) For the Backward Class of Citizens	21
3.	The total number of seats to be reserved for women (Including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens).	39
4.	Out of seats at serial number 3, the number of seats reserved for the women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens, from amongst the seats reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens, as shown in item at serial number 2(a), (b) and (c) respectively are as under:-	
	(a) For the Scheduled Castes	06
	(b) For the Scheduled Tribes	01
	(c) For the Backward Class of Citizens	11
	(d) Number of seats reserved for women as general category (Number of seats at serial number 3 minus seats at serial number 4)	21
5.	Unreserved Seats	24

2. Now, therefore, in exercise of Section 5(3), 5A and 14 of the Maharashtra Municipal Corporation Act, The State Election Commissioner, Maharashtra State hereby fix the number and extent of the wards into which the said Municipal Corporation area shall be divided and specify the wards in which seats shall be reserved for the Scheduled Castes, the Scheduled Tribes the Backward Class of the citizens and women (including women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens), as the case may be, as shown in the schedule to this Notification.

3. This Notification shall take effect for the purpose of the next general election held immediately following the date of this Notification.

SCHEDULE

Ward No. & Population	Name of the ward, if any	Extent of the Ward	If the seat is reserved for whom <i>i.e.</i> whether for Scheduled Castes / Scheduled Tribes / Backward Class of Citizens or for Women (including SC Women, ST Women or BCC Women)
(1)	(2)	(3)	(4)
Ward No. 1 Population Total- 28,056 S.C.- 4,091 S.T.- 172	Kupwad Prakash Nagar, Ramkrishna Nagar, Kapase Plot.	<p>Location : Kupwad Prakash Nagar, Ramkrishna Nagar, Kapase Plot, Bharat Sut Girani, Ahilyanagar, Vijay Nagar, Vasant Nagar, Yashwant Nagar, Amba Chowk, Budhgaon Road.</p> <p>North : From Kupwad R.S.No. 334 northwest corner along the boundary of the city towards east R.S.No. 389 north east corner upto Budhgaon road Southern part, from there towards north side R.S.No. 435 north west corner eastern part from there towards east Kupwad-Tasgaon Road R.S.No. 455 north-east corner all the Southern part.</p> <p>East : Kupwad-Tasgaon road R.S.No. 455 north east corner to south, by city border R.S.No. 471 A/2 South East Corner upto Nala Western Part, from there along with nala border towards west south Kupwad Budhgaon road up to Shri Renuka Temple All northern part, from there towards south Kupwad Sangli Road up to Dr. Gaikwad's Shri Ram Clinic Western part of the road.</p> <p>South : From Dr. Gaikwad's Shriram Clinic of Kupwad Sangli Road towards west via Vasantdada Patil Yarn Mill (Bharat Sut Girani) Chowk up to Laxmi Mandir Chowk Northern part.</p> <p>West : From Kupwad Road, Laxmi Temple Chowk, towards north along the Chaityanagar road Ahilya Nagar chowk Mayakka Mandir to Sunnat Muslim Jamat Idgah eastern part by the compound border towards north via eastern boundry of Sanjay Industries to Dr. Sanjay Mane House from there towards north Bafana industries R.S.No. 334 North-West Corner all eastern part.</p>	<p>1A- S.C. 1B- B.C.C. Women 1C- General Women 1D- General</p>

(1)	(2)	(3)	(4)
Ward No. 2 Population Total-25,279 S.C.- 4,802 S.T.- 140	Kupwad Gaonthan, Miraj & Wanlesswadi Road Extension Area.	<p>Location : Kupwad Goanthan, Shanti Colony, Bajrang Nagar, Sharad Nagar, Onkar Colony, Hanuman Nagar, Durga Nagar, Vidyasagar Colony, Malwadi, Leprosy Colony, Meghajibhai Wadi Vasahat, Government Polytechnic College, Navnathnagar, Miraj-Pandharpur Road West Side.</p> <p>North : From Renuka Mandir Kupwad Budhgaon road towards north east Nala border Kupwad Tasgaon road (up to Bamnoli road C.D. work) R.S.No. 472 up to north corner southern part from there towards south R.S.No. 477 up to north west corner western part from there towards south east R.S.No. 477, 478, 482 along the northern border up to R.S.No. 482 north east corner southern part from there towards east sothern border of Kupwad city up to Hotel Nasheman Miraj-Pandharpur Road Southern part.</p> <p>East : From Hotel Nasheman of Miraj Pandharpur Road towards south Miraj Guest House and Rural Police Station upto east-west compound border western part.</p> <p>South : From Rural Police Station east west compound border towards west Muslim Cemetery north border and Christian Cemetery south border up to Apala Kirana Bazar northern part from there towards south upto 100ft road chowk western part to west up to Sandip Traders Miraj Kupwad road northern part from there towards north wispring woods R.S.No.943 north east corner eastn part to R.S.No. 943, 944, 929 S. T. Work Shop by north compound border up to R. S. No. 929 north west corner northern part from there towards western side of Seva Sadan Multi speciality Hospital road up to Miraj Road Leprosy Hospital Chowk western part to V. P. Management College South-east corner road Northern part.</p> <p>West : From Sangli-Miraj Road V. P. Management College South-East corner towards north R.S.No. 933 north-west corner up to Railway line eastern part from there towards 150 ft road west north side up to Malhar Rao Holkar Chowk road all parts of east from there towards north upto Dr. Gaikwad's Shriram Clinic Sangli Kupwad road eastern part from there towards north up to Renuka Mandir of Kupwad-Budhgaon Road Eastern Part.</p>	<p>2A- S.C. Women 2B- B.C.C. Women 2C- General 2D- General</p>
Ward No. 3 Population Total-27,985 S.C.- 5,567 S.T.- 146	Mission Hospital, Sanjay Nagar Vasahat.	<p>Location : Mission Hosiptal, Alphonsa School, Miraj Industrial Area, Sanjay Nagar Vasahat, Tasgaon Ves Vasahat, Laxmi Nagar, Kaman Ves.</p> <p>North : From R.S.No. 929 west-north corner to Backside compound of S.T. Workshop up to R.S.No. 943 (Whispering Woods) east north corner southern part from there towards south up to Sandip Traders east south corner western part from there towards east from 100ft road Idgah Road Chowk southern part towards north up to Apala Kirana Bazar eastern part then towards east by the south border of Christian Cemetery and North side Muslim</p>	<p>3A – S.C. Women 3B – B.C.C. 3C – General Women 3D - General</p>

(1)	(2)	(3)	(4)
		<p>Cemetery towards east up to Miraj Guest House North-East compound border all Southern part.</p> <p>East : From R.S.No. 86 northeast corner along the Miraj city border up to R.S.No. 99 east south corner all western part from there towards west by the south border of R.S.No.99, 100, 109, 108 up to R.S.No. 111 North West Corner up to Nala all the northern part from the towards south R.S.No. 181 east south corner up to Kaman Ves Tikati all western part.</p> <p>South : From Kaman Ves Tikati towards west up to Bombay Bakery Chowk to Gandhi Chowk via Church from there towards west up to Sangli Miraj Road Leprosy Mission Hospital Chowk north part of the road.</p> <p>West : From Sangli Miraj Road Leprosy Mission Hospital Chowk towards north up to R.S.No. 929 via Seva Sadan Multi Specialty Hospital all parts of the east to the north west corner.</p>	
<p>Ward No. 4</p> <p>Population Total-26,879 S.C.- 2,508 S.T.- 77</p>	<p>Brahmanpuri, Malgaon Road.</p>	<p>Location : Dr. Pathak Hospital, Tanksal Maruti, Datt Chowk, Dindi Ves, Malgaon Road, Patil Houd, Mulake Plot, Datt Colony, Indira Nagar Vasahat, Gulmohar Colony, Kalavati Nagar.</p> <p>North : From the Bombay Bakery Chowk towards east up to Kaman Ves Tikati southern part from there towards north east up to R.S.No. 111 north west Corner Nala all southern part from there towards east upto R.S.No. 116 north east corner all the southern part via north border of R.S.No. 11, 110, 113, 981, 116.</p> <p>East : From R.S.No. 116 north east corner by the border of Miraj city up to R.S.No. 151 east south corner west side of Miraj Takali road.</p> <p>South : From R.S.No. 151 east-south corner towards west up to Maharana Pratap Chowk Road northern part via Gadave Chowk Tandul Market.</p> <p>West : From the Maharana Pratap Chowk towards north up to Sphurti Chowk (Umesh Bhurke Jewellery Shop) eastern part via Shanivar peth road Sanmukh Shop from there towards west up to Ganesh flower shop northern part of the road from there towards north up to Bombay Bakery Chowk all part of the east.</p>	<p>4A- B.C.C. 4B- B.C.C. Women 4C- General Women 4D- General</p>
<p>Ward No. 5</p> <p>Population Total-25,883 S.C.- 2,942 S.T.- 273</p>	<p>Miraj Fort Area, Mhaisal Ves</p>	<p>Location : Miraj High School Area, Miraj Fort Area, Vakhar Bhag, Panchshil Chowk, Mendhe-Bargale Vasahat, Jawahar High School, Vetar Nagar, Mhaisal Ves Vasahat, Renuka Nagar, Revani Galli, Rajiv Gandhi Nagar, Boudhh Vasahat.</p> <p>North : From Durga Road Bhandari Baba chowk towards east up to R.S.No. 151 of Miraj Takali Road all southern part of city border via City Police Station south road, Kisan Chowk, Maharana Pratap Chowk, Gadave Chowk.</p>	<p>5A- B.C.C. 5B- General Women 5C- General Women 5D- General</p>

(1)	(2)	(3)	(4)
		<p>East : From Miraj Takli Road R.S.No. 151 south east corner towards south by city border up to R.S.No. 309 south-east corner from there towards east up to R.S.No. 311 east-north corner from there towards south up to R.S.No. 315 south-west corner all part of the west from there towards south via city border up to R.S.No.501 south west corner of Old Miraj Dhavali Road all the parts of north from there up to R.S.No. 521 south east corner all parts of west side via Old Miraj Dhavali Road.</p> <p>South : From R.S.No. 521 south east corner Old Miraj Dhavali road up to Krishna Ghat Yadav Bridge along the Krishna River Bank northern Part.</p> <p>West : From Krishna Ghat Yadav bridge towards north up to Jawahar Chowk via Krishna Ghat Miraj road, Shastri Chowk, Jamkhanawala Chowk from there towards west up to Miraj Mutton Market south west corner from there up to Bhandari Baba Chowk eastern part.</p>	
Ward No. 6 Population Total-24,287 S.C.-1,336 S.T.- 28	Mirasaheb Darga, Bara Imam Darga.	<p>Location : Mirasaheb Darga, Bara Imam Darga, Budhwar Peth, Guruwar Peth, Jatkar Vasahat, Kanwadkar Houd Hangad Galli, Bokad Chowk, Gothan Galli, Ambi Wada, Swami Wada.</p> <p>North : From Shivaji Road Hira Hotel chowk Kachhi Complex towards east up to Ishad Magdum Building (Rizwan Auto Service) south side of the road towards north Shri Sant Rohidas Chowk to Aai Building (Gurukripa Kirana Store) to Shetkari Ganesh Chowk to Ahilyadevi Holkar Chowk to Mallikarjun Devalay Chowk up to Matoshri Buiding southern part of the road from there towards north up to Ashirwad Building western part of the road then towards east up to Shanivar Peth Ramchandra Katti Saraf form there towards south up to Ganesh flower shop road western part the towards east Sphurti Chowk (Umesh Bhurke Saraf) Southern part.</p> <p>East : From Shurti chowk (Umesh Bhurke Saraf) towards south up to Maharana Pratap Chowk via Sanmukh Shop west side of road then towards west via Kisan Chowk from City police station south road up to Bhandari Baba Chowk road northern part of the road then towards south up to Mutton Market South West Corner westside of the road then towards east Highschool road up to Jawahar Chowk south side of the road the towards south upto Jamkhanwale hotel west side of the road</p> <p>South : From Jamkhanwale Hotel towards west via Basaveshwar chowk up to Udgaon Ves Shahi Kali Masjid east north corner northern part of the road from there towards south up to Ganesh Mandir Western part of the road then towards east up to Babladi Math (Ram Nivas) southern part of the road then towards south via small lane up to Chandramukhi Building western part of the road then towards west via small lane Narsingh Datta Math north side of kurane kirana stores towards</p>	6A- B.C.C. 6B- General Women 6C- General Women 6D- General

(1)	(2)	(3)	(4)
		<p>west via north corner road up to Maisal Road Dr. Babasaheb Ambedkar Kaman north part of the road.</p> <p>West : From Maisal Road Dr. Babasaheb Ambedkar Kaman towards north up to Annabhau Statue east part of the road then towards east up to Margubai Temple east corner south part of the road then from west corner road towards north up to Hotel Noor east part of the road then towards west up to Ustad Abdul Karim Khan Statue north part of the road then towards north via Chhatrapati Shivaji Stadium Hira Hotel Chowk Up to Kachhi Complex east part of the road.</p>	
<p>Ward No. 7</p> <p>Population Total-24,105 S.C.- 4,604 S.T.- 188</p>	<p>Miraj Mala, Government Milk Dairy</p>	<p>Location : Miraj Mala, Government Milk Dairy, Hindu Dharm Shala, Church, Power House, Shivshankar Talkies, Market Yard, Sangli Ves, Shivaji Road, Ambedkar Udyan, Zari Bag, Raman Mala Vasaht, Gulabrao Patil Medical College, Bharat Petroleum, Indian Oil, Siddhi Vinayak Cancer Hospital, Maniknagar, Samatanagar.</p> <p>North : Form Sangli Miraj Road north east corner of Sanjay Bhokare Engineering College Kaman up to Bombay Bakery chowk Sangli Miraj road, Gandhi Chowk, Do Bhai Lodge Church south part of the road.</p> <p>East : From the Bombay Bakery Chowk towards south up to Shaiwar Peth Ramchandra Katti Saraf west part of the road then towards west up to ashirwad buiding north part of the road then towards south up to matoshri Building west part of the road then towards west up to Mallikarjun Temple north part of the road then from north side road of Temple towards west up to Ahilyadevi Holkar Chowk North part of the road then towards west up to Aai Niwas (Gurukripa Kirana Stores) via Shetkari Ganesh chowk north part of the road then towards west up to Irshad Magdum Buiding (Riwan Auto Service) via Sant Rohidas Chowk west & north part of the road then towards west up to Hira Hotel Chowk Kacchi Complex north part of the road then towards south up to Chhatrapati Shivaji Stadium Ustad Abdul Karim khan statue west part of the road the towards east up to Hotel Noor South part of the road then towards south up to Margubai Temple West Part of the road.</p> <p>South : From Udagaon Ves Marguvai Mandir towards west Annabhau Sathe Statue to New City Bus Station South Side Compound border up to Railway Station boundaries all part of the north then east boundary of Miraj Railway station up to Maratha Mill Compound east part of the road then towards west north Maniknagar Railway underpass road up to south east corner R.S.No. 797 by the boundary of western side of railway station west north side of the road then towards west R.S.No. 852 south west corner via Old Miraj Haripur Road all part of the north.</p>	<p>7A- S.C. 7B- B.C.C. Women 7C- General Women 7D- General</p>

(1)	(2)	(3)	(4)
		West : From Old Miraj Haripur Road R.S.No. 852 South west corner towards north up to R.S.No. 852 north west coener all parts of the east then towards east up to Shri Chandrashekhhar Kadam House south east corner south part of the road then towards north up to Samata Nagar 11 th Lane Janata Raja Chowk Chavan House east part of the road, then towards west up to R.S.No. 857 north east corner then towards north up to Sangli Miraj Road Sanjay Bhokare Engineering College Kaman Via Central Warehouse, west side compound boundary of Sanjay Bhokare Engineering College all parts of the east.	
Ward No. 8 Population Total-24,201 S.C.- 4,116 S.T.-260	Wanlesswadi, Vijaynagar East- West.	<p>Location : Wanlesswadi, Vijaynagar East-West, Sainik Nagar, Vikas Colony, Wilingdon College, Wanless Chest Hospital, Bharati Hospital, Vinayak Nagar, Vikas Colony, Ganganagar, Ashtvinayak Nagar, Kranti Sinh Nana Patil Society, Ambedkar Society, Gurukripa Colony, Ajantha Colony, MSEB Office, SMKC Kupwad Divisional office.</p> <p>North : From Kupwad Road Lakshmi Mandir Chowk up to Dr. Gaikwad's Shriram Clinic via Kupwad road Vasantdada Patil Yarn Mill (Bharat Sut Girani) Chowk south part of the road.</p> <p>East : From Kupwad Road Dr. Gaikwad's Shriram Clinic towards south up to Malhar Rao Holkar Chowk via MIDC Road, Wanlesswadi road west part of the road then towards south east 150 ft. Road up to R.S.No. 933 north west corner upto the south side of the railway line then towards south up to R.S.No. 17 south east corner all parts of the west.</p> <p>South : From R.S.No. 17 towards north west up to R.S.No. 17 West corner of the northern part then towards up to Sangli Miraj Road via west south boundary western part then towards west up to Satalkar square Building north part of the road the towards north up to Samarth Hights east part of the road then towards west up to Ankush Bunglow north part of the road then towards south up to Sangli Miraj Road Hanuman Mandir South west corner western part then towards west up to Vishrambag Hotel Harish north part of the road.</p> <p>West : From Hotel Harish towards north from west side compound boundary of Willingdon College by crossing the railway line towards north Mahalaxmi Orcade east side boundary Hotel Amantran west side road by crossing the Nala towards north up to Laxmi Temple via Dhanshri Building & Vivekanand Sevashrma, Mali Mangal Karyalay eastern part of the road.</p>	8A- S.C. Women 8B- B.C.C. Women 8C- General 8D- General
Ward No. 9 Population Total-28,238 S.C.- 2,714 S.T.- 240	Sahyadri Nagar	Location : Market Yard Vasant Colony, Guest House, Saraswatinagar, Police Headquater, Sahyadri Nagar, Manisha State Bank Colony, Classic Park, Jawahar Housing Society, Gandhi Colony, Rajivnagar, Samarath Colony, Abhaynagar, Samadhan Colony, Geeta Sai Colony, Arwade Park, Anand Park	9A- B.C.C. 9B- General Women 9C- General Women 9D- General

(1)	(2)	(3)	(4)
		<p>North : From Railway line Ram Rahim Colony Lane No. 1 Salim Bargir house towards east up to Masjid north east corner south part of the road then up to Gani Shaikh House west part of the road then towards east up to Abhinandan Colony Nidone Building south part of the road the towards north up to Kalavati Shivaji Batane House east part of the road then towards east up to Dr. Burle Hospital via Ram Janaki Mandir southern part then towards north up to Ganesh Tea Stall] Raju Laxman Baligade Building east part of the road then towards east upto Sandipan Mane House south part of the road the towards north up to Reshma Manzil east part of the road then towards east Vision Icon Apartment (Sahara Chowk) south part of the road then towards north up to Sikandar Mulani House (Tararani Chowk) east side of the road then towards east up to Pandurang Mali House (Suhas Kirana Stores) Chaitanya Nagar Road south side of the road.</p> <p>East : From Chaitanya Nagar Road Pandurang Mali House (Suhas Kirana Stores) towards south Kupwad road Laxmi Mandir, Mali Mangal Karyalay, Vivekanad Sevashram & Dhanshri Building by crossing Nala Hotel Amantran west side road and east side compound boundary of Mahalaxmi Orcade towards south by crossing railway line west side compound boundary of Willingdon College up to Sangli Miraj Road Hotel Harish all part of the west.</p> <p>South : From Sangli Miraj Road Hotel Harish towards west up to Market yard Petrol Pump all north part of the road.</p> <p>West : From Sangli Miraj Road Market Yard Petrol Pump towards north up to Market Yard Muslim Kabrasthan east Part of the road then towards east by the south boundary of Market yard housing society up to Sangli Railway Station east south corner south part of the road then towards north by the railway boundary Ram Rahim Colony lane No. 1 Salim Bargir House all part of the east.</p>	
Ward No. 10 Population Total-24,984 S.C.- 5,942 S.T.- 79	Sangli Timber Area	<p>Location : Sangli Timber Area, Shivaji Stadium, North Shivaji Nagar, Amrai, Circuit House, Mira Housing Society, Ratanshi Nagar, Sanjay Gandhi Vasahat, Bhimnagar, Gokulnagar, Bal Hanuman Colony, Sarvoday Colony, Makadwade Vasahat, Rimand Home, Mali Galli, Rajmata Gruhnirman Society</p> <p>North : From R.S.No. 132 North West corner bypass chowk towards north east up to old Budhgaon Road Railway gate then by the boundary of railway towards south east up to Ram Rahim Colony Lane No. 1 Salim Bargir House all parts of the south.</p> <p>East : From Ram Rahim Colony Lane No. 1 Salim Bargir House by Railway Boundary towards south up to Sangli Railway Station east north corner all part of</p>	10A- S.C. 10B- B.C.C. Women 10C- General Women 10D- General

(1)	(2)	(3)	(4)
		<p>the west then towards west up to Market Yards Muslim Kabrathan via south boundary of Market Yard housing society north part of the road then towards south up to Sangli Miraj road Market Yard Pertol pump all part of the west.</p> <p>South : From Sangli Miraj Road Market Yard Petrol Pump towards west up to Rammandir chowk northern part of the road.</p> <p>West : From Rammandir Chowk towards north Congress Bhavan east part of the road then towards west up to Ashirwad Communication Shop (Samsung) via Azad Chowk old station road north part of the road then towards north west side road of Pratap talkies then towards north Dr. Deshpande Bugalow, Amrai Club road up to R.S.No. 132 north west corner bypass chowk all parts of the east.</p>	
Ward No. 11 Population Total-23,375 S.C.- 4,290 S.T.-103	Chintamani Nagar, Sangli Industrial Area	<p>Location : Chintamani Nagar, Rajnagar, Ram Rahim Colony, Shiv Chhatrapati Colony, Sanjay Nagar, Sathe Nagar, Adgonda Patil Nagar, Ayodhyanagar, Sugar Factory, Sangli Industrial Area</p> <p>North : From Sangli Madhavnagar road old Octroi Naka towards east by city boundary up to Ahilyanagar Chowk all parts of the south.</p> <p>East : From Ahilyanagar chowk R.S.No. 192/A (Gadi Adda) towards south by east boundary up to R.S.No. 223 east south corner Pandurang Mali House (Suhas Kirana Store) Chaitanya Nagar Road west part of the road.</p> <p>South : From Pandurang Mali House (Suhas Kirana Store) Chaitanya Nagar Road towards west up to Sikandar Mulani House (Tararani Chowk) North Part of the road the towards south up to Vision Icon Appartment (Sahara Chowk) west part of the road then towards west up to Reshma Manzil south part of the road the towards south up to Sandipan Maruti Mane House west side of the road then towards west up to Ganesh Tea Stall Raju Laxman Baligade Building north side of the road then towards south up to Dr. Burle Hospital west side of the road then towards west via Ram Janaki Temple up to Kalavati Shivaji Batane House north side of the road then towards south Abhiandan colony Nidone Building west side of the road then towards west Gani Shaikh House north part of the road then towards north up to Masjid North east corner east part of the road then towards west up to Railway Line Ram Rahim Colony lane No. 1 Salim Bargir House north part of the road then by the Railway line Boundary towards west north up to Old Budhgaon Road Railway gate all parts of the north.</p> <p>West : From Old Budhgaon Road Railway gate towards north up to Madhavnagar road old Octroi Naka via Shanti Niketan all part of the east.</p>	11A- S.C. Women 11B- B.C.C. 11C- General Women 11D- General

(1)	(2)	(3)	(4)
Ward No. 12 Population Total-25,598 S.C.- 3,246 S.T.- 99	Karnal Road, Dattnagar, Ramnagar	<p>Location : Magarmachh Colony, Dattnagar, Shivnagar, Yogiraj Nagar, Sainath Nagar, Ramnagar, Walmiki Awas, Shinde Mala, Shantiniketan, Laxminagar, Panchshilnagar, Mendgule Plot</p> <p>North : From Sangli R.S.No. 33 west north corner towards east by the city boundary up to R.S.No. 45 north east corner south part then towards north by the city boundary up to R.S.No. 55 west north corner eastern part the towards east by the city boundary up to Sangli-Old Budhgaon road R.S.No. 167 (Proposed Bus Stand) north-east corner all the southern part</p> <p>East : From R.S.No. 167 (Proposed Bus Stand) north-east corner towards south up to R.S.No. 132 Bypass Chowk via Old Budhgaon road then towards south up to Vakharbhag Dr. Deshpande Bungalow via Amrai Club road west part of the road then towards south by the west side road of Pratap Talkies towards south by crossing old station road up to Ashirwad Communication Shop (Samsung) western part of the road.</p> <p>South : From Old Station road Ashirwad Communication Shop (Samsung) towards west up to Madanbhau Patil Vyapari Sankul via old station road north part of the road then towards north up to Karnal Police chowki via Tanaji chowk east part of the road then towards west up to Ramtekadi Sphurti Sthal south west corner Krishna River Bank all northern parts.</p> <p>West : From Ramtekadi Sphurti Sthal south west corner Krishna River bank towards north by the Krishna river bank up to R.S.No. 33 west north corner all eastern part.</p>	12A- B.C.C. 12B- General Women 12C- General Women 12D- General
Ward No. 13 Population Total-16,953 S.C.- 1,987 S.T.- 143	Sangliwadi	<p>Location : Kadamwadi road, Islampur road, Vitthal Temple, Mangoba Temple, Balumama Temple, Ranapratap Chowk, Samdoli Road, Pant Balekundri Nagar, Datt Nagar, Boudhh Vasahat, Charmkar Vasahat, VeetBhatti Area, Sai Nagar.</p> <p>North : From R.S.No.205 towards east up by crossing Sangli Islampur road up to Krishna River R.S.No.239 north east corner all southern parts.</p> <p>East : From north east corner of Sangliwadi R.S.No.239 then towards south through Krishna River bank up to the Lord Irwin Bridge then Krishna river bank upto the R.S.No.28 whole western part.</p> <p>South : From east south corner of Sangliwadi R.S.No.28 through river bank towards west, south west corner of R.S.No.93 Sangliwadi whole northern part.</p> <p>West : From west south corner of Sangliwadi R.S.No.93 towards north through Sangliwadi boundary by crossing Samdoli Road up to R.S.No.205 north west corner whole eastern part.</p>	13A- B.C.C. 13B- General Women 13C- General

(1)	(2)	(3)	(4)
Ward No. 14 Population Total-27,649 S.C.-3,823 S.T.-204	Gaonbhag	<p>Location : Ganpati Temple, Ganpati Peth, Gavali Galli, Harbhat Road, Sangli ST Stand, Maruti Road, Gaonbhag, Siddhart Parisar, Ganesh Nagar, Kolhapur Road Pump House, Bharatnagar, Ramnagar.</p> <p>North : From Ramtekadi Spurti Sthal north west corner towards east up to Karnal Road Police Chowky all south part of the road.</p> <p>East : From Karnal Road Police Chowky towards south up to Harbhat road then up to Tarun Bharat Stadium via Navsadesh Road then towards south up to Udgaonkar Hospital then towards east through corner road Retharekar Vakil Bungalow east north corner then towards south up to Zulelal Chowk Shri Ganesh General Store the towards south Rajshri Shau Road (100ft Road) up to Ghadage Patil Showroom all western part.</p> <p>South : From Ghadage Patil Showroom towards west up to Kolhapur road A Square Building all northern part then towards north up to Rajlaxmi Nagari Sahkari Pathsanstha west part of the road then towards west up to Sai Mandir west south corner Kalivat up to Boundary of Sangli City north part of the road</p> <p>West : From Sai Mandir west south corner Kalivat towards north by sangli city boundary up to Haripur road all eastern part then western boundary of Ligayat Dafanbhumi up to Krishna River Bank then towards north by the Krishna River Bank up to Sphurti Sthal south west corner all eastern part.</p>	<p>14A- S.C. 14B- B.C.C. Women 14C- General Women 14D- General</p>
Ward No. 15 Population Total-25,816 S.C.-3,545 S.T.-71	Ganeshnagar	<p>Location : Ganeshnagar, Ambedkar Nagar, Ramamata Nagar, Mithila Nagari, Shastri Nagar, Arihant Colony, Datt Colony.</p> <p>North : From Sangli ST Stand road Edake building North west corner towards east House No. 1382 Dipak Ishwar Sawant south part of the road then towards south up to Shahu Udhyan Shri Maruti Jadhav Plot SiddhiVinayak stores south-west corner west part of the road then towards east up to Salim Nabilal Tamboli (Kismat Kirana Stores) south part of the road then towards south up to Gajanan Bakery western part of the road then towards east up to Ganesh Pan Shop south part of the road then towards north up to Rajesh Yakub Madrasi House east part of the road the towards east up to Sanjay Waghela house western part of the road then towards east by Dr. Ambedkar road up to Civil Hospital Chowk south part of the road.</p> <p>East : From Sangli Civil Hospital Chowk towards north up to Shivsavali Apartment (100ft Raod) then towards south from MSEB sub station road up to Saddam Husen Kirana Stores western part of the road.</p>	<p>15A- B.C.C. 15B- B.C.C. Women 15C- General Women 15D- General</p>

(1)	(2)	(3)	(4)
		<p>South : From Saddam Husen Kiran Stores (50ft Road) towards west up to Sharaonagar road Swarajya Chowk north Part of the road then towards north up to Radhakrishana Chavala Trimurti Kirana Store east part of the road then towards west up to Lalsai Bugalow north part of the road then towards north up to Jotiramdada Kusti Aakhada compound wall west side east south corner north part of the road.</p> <p>West : From Jotiramdada Kusti Akhada compound wall west side east south corner towards north up to Sant Zulelal Chowk east part of the road then towards north up to Udgaonkar Hospital via Shri Ganesh General Store, Retharekar Vakil house road then up to Edake Building North west corner east part of the road.</p>	
<p>Ward No. 16</p> <p>Population Total-25,959 S.C.-1,654 S.T.-109</p>	<p>Khanbhag, Nalbhag</p>	<p>Location : Khanbhag, Nalbhag, Hirabag Water Works, Rajwada Parisar, Dr. Ambedkar Stadium, Sanjog Colony, Badam Chowk, Hindu-Muslim Chowk, Partly Foujdar Galli.</p> <p>North : From Main Road Mitra Manal Chowk (Madanbau Patil Vyapari Sankul) towards east up to Congress Bhavan via Rajwada Chowk, Old Station Chowk & Azad Chowk south part of the road.</p> <p>East : From Congress Bhavan chowk towards south up to Civil Hospital Chowk via Rammandir Chowk west part of the road.</p> <p>South : From Civil Hospital Chowk towards west up to Madrasi Colony Sanjay Waghela House north part of the road then towards north up to Rajesh Yakub Madrasi House north part of the road then towards south up to Ganesh Pan Shop Dr. Ambedkar road west part of the road then towards west Shri Gajanan Bakery north part of the road then towards north Salim Nabilal Tamboli Kismat Kirana Stores east part of the road then towards west up to Maruti Jadhav Plot Siddhi Vinayak Stores south west corner north part of the road then towards north up to House No. 1382 Dipak Ishwara Sawant house east part of the road then towards west up to Edake Building west north corner north part of the road.</p> <p>West : From Edake Building West North Corner towards north up to Mitra Mandal Chowk (Madanbau Patil Vyapari Sankul) Via Shivaji Mandi Chowk, Tarun Bharat Stadium office, Navsandes Road by crossing Harbhat road east part of the road.</p>	<p>16A- B.C.C. 16B- General Women 16C- General Women 16D- General</p>
<p>Ward No. 17</p> <p>Population Total-25,765 S.C.- 1,781 S.T.- 199</p>	<p>Mahaveer Udyan, Mali Chitra Mandir</p>	<p>Location : Overseer Colony, Ramchandre Plot, Revenue Colony, Mangal Murti Colony, Uday Colony, Neminath Nagar, Vasantdada Medical College, Civil Hospital, Dhananjay Society, Parshnath Colony, Dattnagar West.</p>	<p>17A- B.C.C. Women 17B- General Women 17C- General 17D- General</p>

(1)	(2)	(3)	(4)
		<p>North : From Sangli Ram Mandir Chowk towards east up to Vasant Bungalow via Sangli Miraj road south part of the road.</p> <p>East : From Sangli Miraj Service Road Deval Complex towards south up to Padmavati Colony Dyankamal Bungalow via Vishrambag Ganpati Mandir, Datnagar road west part of the road.</p> <p>South : From Padmavati Colony Dyan Kamal Bunglow towards west up to Paresb Bungalow via Hanuman Nagar road north part of the road then from western side of compound of Paresb Bungalow towards north through western side compound of Siddharth academy up to 100ft Road Royal Edge Building north east corner eastern part then towards west up to Trimurti Chowk north part of the road then towards west north up to Indira Nagar Tatyasaheb Khandekar House North west corner north east part of the road then towards south up to 100ft road Shiv Pride Appartment south east corner western part via Indiranagar east side compound boundary of saregama Bungalow west side compound boundary of Khot Hospital then towards west up to Shivsavali Apartment west south corner chowk north part of the road.</p> <p>West : From 100ft road Shivsavali Apartment south west chowk towards north up to Ram Mandir eastern part via Garpir Chowk, Civil Hospital Chowk.</p>	
Ward No. 18 Population Total-27,136 S.C.- 5,332 S.T.- 391	Shamrao Nagar Road, Kolhapur Road	<p>Location : Shamrao Nagar, Akashwani, Mahsul Colony, Govind Nagar, Rukmini Nagar, Appasaheb Patil Nagar, Laxmi Narayan Colony, Prakash Nagar, Pol Mala, Hanuman Nagar, Vitthal Nagar, Mahavir Colony, Jineshwar Colony, Shivaji Nagar, Takshila School, A. B. Patil School.</p> <p>North : From Kalivat Sangli Boundary Sai Mandir south west corner towards east up to Rajlaxmi Nagari Sahkari Pathsanstha north east corner south parth of the road then towards north up to A square Building eastern part of the road then towards east Ghadage Patil Showroom south west corner south part of the road then towards south up to Jotiramdada Patil Kusti Akhada south east corner of the compound west side of the road then towards south up to Shamrao Nagar road Radhakrishna Chavala Trimurti Kirana Stores via Lal Sai Bungalow southern Part of the road then towards south to Swarajya chowk west part of the road then towards east up to Saddam Husen Kirana Store south part of the road then towards north up to S R Music shop east part of the road via MSEB substation then towards east, north side100ft road east side Shiv Pride Apartment then towards north up to Indira Nagar north west corner Tatyasaheb Khandekar House eastern part via Khot Hospital west compound boundary, Saregama Bungalow east boundary then from north side road of Indira Nagar up to Trimurti Chowk south part of the road then towards east up to Royal Edge Building north east corner southern part then towards south up to</p>	18A- S.C. Women 18B- B.C.C. Women 18C- General 18D- General

(1)	(2)	(3)	(4)
		<p>Hanuman Nagar road Paresh Bangalow west south corner western part of the road via siddhart Academy west side compound boundary then from Hanuman nagar south east road up to Padmavati Colony Dyan Kamal Bunglow south part of the road.</p> <p>East : From Dyan Kamal Bungalow east north corner towards south up to R.S.No. 392 Limaye Mala Boundary western part of the road then towards east up to Anand Bungalow southern part via Devendra Bungalow south boundary, by crossing Dhamani road towards east then towards south R.S.No.386 south east corner up to Sangli Boundary western part.</p> <p>South : From R.S.No. 386 south east corner towards west up to Kalivat R.S.No. 519 south west corner northern part of road via Hotel Nandanvan, Kolhapur Road Old Octroi Naka.</p> <p>West : From Kalivat R.S.No. 519 south west corner towards north up to Sai Mandir West Sout Corner east part of the road by Sangli City Boundary.</p>	
<p>Ward No. 19</p> <p>Population</p> <p>Total-24,724</p> <p>S.C.- 4,160</p> <p>S.T.- 258</p>	<p>Government Colony, Walnesswadi South Part</p>	<p>Location : S.T. Colony, MSEB Colony, Khare Club House, Walchand College, Swapnanagari, Sahyog Nagar, Vrundavan Villas, Vidhata Colony, Hasani Ashram, Nana Patil Nagar, Nagraj Colony, Suraj Nagar, Bhawe Colony, Bethalhem Nagar, Samata Nagar, Laxmi Nagar, Central Warehouse.</p> <p>North : From Sangli Miraj Service road Deval Complex towards east up to Vijaynagar Hanuman Mandir south west corner southern part via Vishrambag chowk then towards north up to ankush Bungalow eastern part then towards east up to Samarth Heights south part of the road then towards south Satalkar Square Building west part of the road then towards east up to R.S.No. 19 Sir William Wanless Chest Hospital Kaman south part of the road then towards north east up to Janardhan Telagu House south east part of the road via Physically Handicapped training centre, Sanatan Bhaosale House, Vikas Tiwade house then towards east up to V.P. Management college backside east south boundary southern part via Barati Vidyapith Nursing College north side then towards south by Nala Boundary up to Sangli Miraj road western Part then towards east up to Sangli Miraj Road Sanjay Bhokare Engineering College Kaman southern part of road.</p> <p>East : From Sanjay Bhokare Engineering College Kaman towards south up to R.S. No. 857 north east corner western part via western side compound boundary of Sanjay Bhokare Engineering College, by crossing Central Warehouse then towards east Janata Raja Chowk Samata Nagar Galli No. 11 Chavan House south part then towards south Chanrashekar Kadam House then from backside house kadam House R.S.No. 852 north side then towards south up to R.S.No.852 south west corner old Miraj Haripur Road western Part.</p>	<p>19A- S.C. Women</p> <p>19B- B.C.C. Women</p> <p>19C- General</p> <p>19D- General</p>

(1)	(2)	(3)	(4)
		<p>South : From Old Miraj Haripur road R.S.No. 852 south east corner towards west up to R.S.No. 752 north west corner then towards west by city boundary up to R.S.No. 867 south west corner then from R.S.No. 151 south east corner towards west up to south west corner then towards west up to R.S.No. 385 south west corner northern part.</p> <p>West : From R.S.No. 385 south west corner towards north up to R.S.No. 392 Anand Bungalow north east corner eastern part then towards west up to Padnavati colony road eastern part via by crossing Damani road, south side of Devendra Bungalow then towards north up to from Padnavati Colony Dyan Kamal Bungalow up to Sangli Miraj Service road Deval Complex eastern part via Dattanagar, Vishrambag Ganpati Mandir Chowk.</p>	
<p>Ward No. 20</p> <p>Population Total-19,921 S.C.-4,592 S.T.-316</p>	<p>Uttamnagar, Inamdar Mala Vasaht, Krishna Ghat Vasahat.</p>	<p>Location : Uttamnagar, Inamdar Mala Vasaht, Haidar Khan Vasaht, Pandharpur Chal, Krishna Ghat Railway Line Vasahat, Krishna Ghat Vasahat, Kanwadkar Houd, Jotirling Mandir, Hanuman Mandir, Natives West Side.</p> <p>North : From Old Miraj Haripur Road R.S.No. 752 North west corner towards east up to R.S.No. 791 north east corner southern part then towards north up to Marathe Mill Compound southern part of the road via Railway boundary Maniknagar under pass road then from Miraj Railway station east side boundary road up to south east Miraj S.T. Stand back side compound south west corner then towards east by the compound boundary of the S.T. Stand up to Annabhau Statue south Part of the road then up to Maisal road Dr. Babasaheb Ambedkar Kaman western part of the road then towards east up to Chandramukhi Building south part of the road via Narsinh Datt Mathi road then towards north up Shahi Kali Masjid North east corner east part of the road via Babladi Math (Ram Nivas), Ganesh Mandir then towards east up to Jamkhanwala Hotel south part of the road via Basaveshwar chowk.</p> <p>East : From Jamkhanwala Hotel towards south up to Shashtri chowk west part of the road then by Krishna Ghat road up to Krishna River Bridge West Part of the road.</p> <p>South : From Krishna River Bridge by krishana River bank up to R.S.No.598 south west corner all northern part.</p> <p>West : From R.S.No. 598 south west corner towards north up to by Miraj City Boundary up to Old Miraj Haripur road R.S.No. 752 north west corner all eastern part.</p>	<p>20A- S.C. 20B- S.T. Women 20C- General Women</p>

NOTE :-

1. The Reservation indicated in the Schedule for the Backward Class of citizens and women including seats reserved for women belonging to the Scheduled Castes, the Scheduled Tribes and the Backward Class of Citizens is as per the lots drawn on Dt. 20th March, 2018.
2. While finalizing the wards, if limits of any wards are changed and due to which change in reservation becomes necessary then draw for reservation will be done again.
2. A map of the Municipal Corporation showing the limits of the wards is available during office hours for inspection in the office of the Municipal Corporation, and also made available on Municipal Election website ie:- www.smkcelection.com

Sangli , 22 March 2018.

RAVINDRA KHEBUDKAR,
Municipal Commissioner,
Sangli Miraj Kupwad City Municipal
Corporation

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY SHRI. MANOJ MANOHAR VAIDYA, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006. EDITOR : SHRI. MANOJ MANOHAR VAIDYA.